

महाराष्ट्र विधानपरिषद

तिसरे (पावसाळी) अधिवेशन, २०१७

अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी

प्रश्नांची एकूण संख्या - ५०

राज्यातील काही भटक्या विमुक्त्यांच्या काही संघटनांनी राज्य शासनाकडे
विविध महत्वाचे निवेदन प्राप्त झाल्याबाबत

(१) ३३२९ (१७-०४-२०१५). श्री.हरिसिंग राठोड, डॉ.सुधीर तांबे, श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त : सन्माननीय विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) यशवंतराव मुक्त वसाहत योजनेमध्ये बदल करून सुलभता आणणे, एस.सी, एस.टी. च्या शिष्यवृत्तीच्या प्रमाणात व्हीजेएनटीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्या, जात पडताळणीसाठी भटक्या विमुक्तांसाठी लावलेली १९६१ च्या पुराव्याची अट शिथिल करा, वसंतराव नाईक महामंडळास प्रतिवर्ष ५०० कोटीची तरतूद करा इत्यादी मागण्यांबाबत राज्यातील काही भटक्या विमुक्तांचे काही संघटनांनी राज्य शासनाकडे निवेदन दिल्याचे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या मागणीच्या बाबतीत शासन काही कार्यवाही करणार आहे,

(३) अद्याप, कोणतीच कार्यवाही केली नसल्यास, त्याची सर्वसाधारण कारणे काय ?

श्री. राम शिंदे (२९-०६-२०१७) : (१) होय.

(२) शासनास प्राप्त झालेल्या निवेदनांच्या अनुषंगाने शासनस्तरावर विचार विनिमय सुरु आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे महापालिका आर्थिक संकटात सापडल्याबाबत

(२) ३६७९ (१०-०४-२०१५). अॅड.जयदेव गायकवाड, श्री.धनंजय मुंडे, श्री.सुनिल तटकरे, श्री.हेमंत टकले, श्री.अनिल भोसले, श्री.विक्रम काळे, श्री.नरेंद्र पाटील, श्री.खवाजा बेग, श्री.प्रकाश गजभिये, श्री.अब्दुल्लाखान दुर्राणी : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात बांधकाम क्षेत्रातील मंदीसदृश्य परिस्थिती, एलबीटी रद्द करण्याची राज्य शासनाने केलेली घोषणा, जवाहरलाल नेहरु नागरी पुनर्निर्माण योजनेचा (जेएनएनयुआरएम) थांबलेला निधी आदि कारणामुळे पुणे महापालिका आर्थिक संकटात सापडली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पुणे महापालिका क्षेत्रात कार्यान्वित केलेले प्रकल्प पूर्ण व्हावेत म्हणून शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) अद्याप कोणतीच कार्यवाही केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०३-०७-२०१७) : (१) व (२) राज्य शासनाने जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय नागरी अभियानाच्या मूळ फेज अंतर्गत मंजूर ११ प्रकल्पांसाठी रु.१०५८.४१ कोटी निधी वितरीत केला आहे. याव्यतिरिक्त सदर अभियानाच्या ट्रांझिशन फेज अंतर्गत पुणे शहाराच्या २ प्रकल्पांना मान्यता दिली असून त्यासाठी रु. २१७.१६ कोटी निधी पुणे मनपास वितरीत केला आहे.

बीएसयुपी (स्ट्रीट व्हेडर, इनसिटु, वारजे पुनर्वसन) व ५०० बसेस या घटकातील तीन प्रकल्पांचा असे रुपये ३३४२.३८ लाख इतका निधी उपलब्ध होणेसाठी पाठपुरावा सुरु आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील सीआरझेड तसेच पर्यावरण विषयक नियमाबाबत

(३) ४७९४ (०९-०४-२०१५). श्री.जयवंतराव जाधव, श्री.नरेंद्र पाटील, श्री.अनिल भोसले, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील सीआरझेड तसेच पर्यावरण विषयक नियमामध्ये सुधारणा करून सागरी रस्ते प्रकल्पांना मंजुरी देण्याकरिता दिनांक १० जानेवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास बैठक संपन्न झाली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर बैठकीमध्ये कोणते निर्णय घेण्यात आले,

(३) सदर निर्णयांच्या अनुषंगाने मुंबईतील सागरी रस्ते प्रकल्प सुरु करण्यासाठी राज्य शासनाकडून कोणती तातडीची कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नसल्यास, विलंबाची कारणे काय ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०३-०७-२०१७) : (१) ते (४) केंद्र शासन व पर्यावरण मंत्रालयाकडील दिनांक ३० डिसेंबर, २०१५ रोजीच्या अधिसूचनेन्वये दिनांक ६/१/२०१९ रोजीच्या अधिसूचनेतील तरतूदीमध्ये सुधारणा करणेत आलेली असून त्यामध्ये अपवादात्मक परिस्थितीत सीआरझेड क्षेत्रामध्ये भराव करून रस्त्याचे बांधकाम अनुज्ञेय करणेत आलेले आहे. त्यानुसार मुंबईतील कोस्टल रोडचे बांधकाम अनुज्ञेय झालेले आहे. सदर प्रकल्पास महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी/ केंद्र शासनाच्या पर्यावरण व वन मंत्रालयाची मान्यता घेवून बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून कोस्टल रोडचे बांधकाम सुरु करणेत येणार आहेत.

**औरंगाबाद शहरातील गुंठेवारी वसाहती व सातारा देवळाई परिसरातील
अनधिकृत बांधकामे नियमित करण्याबाबत**

(४) ११७९७ (२३-१२-२०१५). श्री.सतिश चव्हाण, श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.अमरसिंह पंडित, श्री.धनंजय मुंडे, श्री.विक्रम काळे, श्री.सुभाष झांबड, श्री.संजय दत्त, प्रा.जोगेन्द्र कवाडे, श्री.अमरनाथ राजूरकर : तारांकित प्रश्न क्रमांक ७४५५ ला दिनांक २९ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्ताच्या अध्यक्षतेखालील समितीने दिलेला अहवालानुसार शासनस्तरावरील समितीच्या अहवालावर निर्णय घेण्याचा विचार पूर्ण झाला आहे काय,

(२) असल्यास, सदरच्या शिफारशीमुळे राज्यातील ७० ते ७५% अनधिकृत बांधकामे नियमित होण्यास मदत होणार आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, औरंगाबाद शहरातील गुंठेवारी वसाहती व सातारा देवळाई परिसरातील अनधिकृत बांधकामे नियमित होणार असल्याने सर्व सामान्य नागरिकांचे नुकसान होणार नाही, हे खरे आहे काय,

(४) तसेच, औरंगाबाद महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या सातारा-देवळाई भागात मूलभूत सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्याच्यादृष्टीने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याकरिता प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (पीएमसी) नेमण्याचे महापालिका प्रशासनाने निश्चित केले असून याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडून सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात आला असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. देवेंद्र फडणवीस (०५-०७-२०१७) : (१) राज्यातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी मुंबई महानगरपालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीने दिलेला अहवाल तत्त्वतः शासनाने स्विकृत केलेला आहे. तथापि, या अनुषंगाने निश्चित केलेले धोरण राबविणेस

मा.उच्च न्यायालयाने मनाई केल्याने याबाबत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियमात शासनाने आवश्यकत्या सुधारणा करून महाराष्ट्र अधिनियम XXXII of २०१७ पारित केलेला आहे. उक्त अधिनियमातील कलम १५८ अन्वये नियम तयार करण्याची कार्यवाही सुरु आहे.

- (२) ही बाब आताच निश्चितपणे सांगता येणार नाही.
- (३) उक्त अधिनियमातील सुधारणा तसेच या अन्वये तयार केलेले नियम विचारात घेऊन दिनांक ३१/१२/२०१५ पुर्वीची बांधकामे नियमित होऊ शकतील.
- (४) होय.
- (५) तूर्तास याबाबत शासनस्तरावरून कार्यवाही अपेक्षित नाही.
- (६) प्रश्न उद्भवत नाही.

नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांच्या विविध मागण्यांबाबत

(५) १५२९५ (२९-०४-२०१६). श्री.नागोराव गाणार, प्रा.अनिल सोले : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांच्या विविध मागण्यांबाबतचे नागपूर महानगरपालिका शिक्षक संघ नागपूर यांचे निवेदन नागपूर विभागाच्या लोकप्रतिनिधींनी दिनांक ०८ जानेवारी, २०१६ रोजी शासनास पत्र पाठवून निवेदनातील मागण्यांबाबत निर्णय घेण्यासंबंधी विनंती केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त निवेदनातील मागण्यांबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (३०-०६-२०१७) : (१) होय.

(२) व (३) या निवेदनातील एकूण १ ते १२ मागण्यांपैकी मागणी क्र. २ बाबत, "शासन निर्णय दिनांक ७ जुलै, २०१५ नुसार अनुदानाचे सूत्र निश्चित करण्यात आलेले आहे. कोणातही बदल करण्यात आलेला नाही." असे शालेय शिक्षण विभागाने त्यांच्या अहवालात नमूद केले आहे.

उर्वरित मुद्द्यांच्या अनुषंगाने, मा.शिक्षक आमदार महोदय यांनी, मा.महापौर, नागपूर महानगरपालिका यांचेसोबत अपर आयुक्त, उप आयुक्त, शिक्षणाधिकारी तसेच शिक्षण विभागातील संबंधित अधिकारी/ कर्मचारी यांची विशेष बैठक दिनांक १९/०५/२०१६ ला घेवून प्रस्तुत निवेदनातील मुद्द्यांबाबत चर्चा केली व यावर कार्यवाही सुध्दा सुरु करण्यात आल्याचे, आयुक्त, नागपूर महानगरपालिका यांच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

**राज्यातील मागासवर्गीय समाजातील ४० टक्केपेक्षा जास्त अपंगत्व
असलेल्या व्यक्तींना मोफत घरे देण्याबाबत**

(६) १५५८६ (२७-०४-२०१६). श्री.खवाजा बेग, अॅड.राहुल नार्वेकर, श्री.आनंद ठाकूर, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, श्री.रामराव वडकुते : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील मागासवर्गीय समाजातील ४० टक्केपेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या सर्वच व्यक्तींना मोफत घर देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर प्रस्तावावर शासनाचा अंतिम निर्णय झाला आहे काय, सदर प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले (३०-०६-२०१७) : (१) व (२) रमाई आवास घरकुल योजनेतर्गत घरकुलाचा लाभ मिळणेकरिता अनुसूचित जातींमधील जे अपंग लाभार्थी दारिद्र्य रेषेखाली नाहीत, ज्यांचे अपंगत्व ४०% पेक्षा अधिक आहे व वार्षिक उत्पन्न एक लाखापर्यंत आहे. अशा अपंग लाभार्थ्यांना ते सदर योजनेच्या उर्वरित अटी व शर्तीची पूर्तता करित असल्यास, त्यांना रमाई आवास घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा असा निर्णय शासनस्तरावर घेण्यात आला असून याबाबत शासन निर्णय क्र. रआयो-२०१५/प्र.क्र.४२०/बांधकामे, दिनांक ३१/१२/२०१५ अन्वये आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील आदिवासी शाळांना अनुदान उपलब्ध करून देणेबाबत

(७) १६३०३ (२७-०४-२०१६). डॉ.अपूर्व हिरे : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील आदिवासी उपयोजन क्षेत्रातील अनुदानास पात्र १०५ विनाअनुदानित शाळांना १०० टक्के अनुदान वितरीत करणेबाबत महाराष्ट्र राज्य आदिवासी उपयोजन क्षेत्र विनाअनुदानित शाळा कृती समिती तसेच लोकप्रतिनिधी (नाशिक) यांचेकडून मा.आदिवासी विकास मंत्री महोदयांकडे दिनांक २७ ऑगस्ट, २०१५ रोजीच्या पत्रान्वये विनंती करण्यात आली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, आदिवासी उपाययोजना क्षेत्रात गेली १० ते १२ वर्षांपासून विनाअनुदान तत्वावर या शाळांना अनुदान उपलब्ध करून देण्याबाबत कोणता निर्णय घेतला आहे व त्यानुसार अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे काय, तसेच संबंधित विभागाकडून सविस्तर माहिती वेळेत उपलब्ध न झाल्याने या शाळांसाठी अनुदान देणेकरिता निधीची तरतुद होऊ शकली नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, अनुदानाच्या प्रतिक्षेत असलेल्या ह्या विनाअनुदानित शाळांना केव्हापर्यंत अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे, नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा (०७-०७-२०१७) : (१) हे खरे आहे.

(२) व (३) शालेय शिक्षण विभागाने पात्र ठरविलेल्या शाळांतील शासन निर्णय आदिवासी विकास विभाग दिनांक २६/७/२००४ मधील मार्गदर्शन सुचनांमधील निकष पूर्ण करणाऱ्या आदिवासी क्षेत्र उपयोजना व आदिवासी बहूल क्षेत्रातील विनाअनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळांना आदिवासी विकास विभागाच्या सहमतीने आदिवासी उपयोजनेतून अनुदान मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सदर शाळांसाठी अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक कार्यवाही सुरु आहे.

मुंबई विमानतळ परिसरातील झोपडपट्टी पुनर्वसनाबाबत

(८) २०३८३ (२३-०८-२०१६). श्री.शरद रणपिसे, श्री.रामहरी रुपनवर, श्री.संजय दत्त, अॅड.अनिल परब, श्री.जगन्नाथ शिंदे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई विमानतळ परिसरातील झोपडपट्टीचा सर्व्हे करून पुनर्वसन करण्याचे मा. मुख्यमंत्री यांनी जाहीर केले असतांनाही महापालिकेच्या के/पूर्व विभागाने मरोळ पाईन झोपडपट्टीला पात्र-अपात्र प्रक्रियेची नोटीस पाठविल्याने हजारो रहिवासी भयभीत झाले असल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या रहिवाशांचे माहूल गाव येथे पुनर्वसन करण्यात येणार असून रहिवाशांचा त्यास विरोध आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर पुनर्वसनास रहिवाशांचा विरोध असल्याने रहिवाशांचे परिसरातच पुनर्वसन करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०७-०७-२०१७) : (१) जनहित याचिका क्रमांक १४०/२००६ मध्ये मा.उच्च न्यायालयाने पारित केलेल्या आदेशानुसार, मुंबई शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या दोन्ही बाजूस असलेली १० मीटर पर्यंतची अतिक्रमणे निष्कासित करून जागा मोकळी करणे अपेक्षित आहे.

सदर आदेशास अनुसरून मुंबईमध्ये विविध भागातून जाणाऱ्या जलवाहिन्यांच्या लगतच्या झोपड्यांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, के/पूर्व विभागातील मरोळ पाईप लाईन जवळचा भाग हा विमानतळ परिसरात येता. सदर भागातील पात्र झोपडीधारकांना कायमस्वरूपी पर्यायी घरे देण्याचे प्रस्तावित आहे.

मरोळ पाईप लाईन येथील सर्व बाधीत झोपडीधारकांना नोटीस बजावण्यात आली आहे.

- (२) हे खरे आहे.
- (३) सदर परिसरातील पात्र झोपडीधारकांना शासनाच्या प्रचलित धोरणानुसार माहूल येथील उपलब्ध इमारतीमध्ये २२५ चौ.फुटाची कायम स्वरूपी सदनिका देण्याबाबत सोडत काढण्यात आली असून, सोडतीच्या वेळी काही झोपडीधारक उपस्थित होते.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबई शहर व उपनगरातील मोकळे भूखंड, मैदाने यांचे देखभालीसाठी
महापालिकेने कंत्राटदारांची नियुक्ती केल्याबाबत**

(९) २०३८९ (२३-०८-२०१६). श्री.प्रकाश गजभिये, श्री.अमरिशभाई पटेल, श्री.संजय दत्त, श्री.रामहरी रुपनवर, श्री.नारायण राणे, श्री.सुनिल तटकरे : तारांकित प्रश्न क्रमांक १५२९७ ला दिनांक १६ मार्च, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई शहर व उपनगरातील खाजगी संस्थाना देखभालीसाठी दिलेले उद्याने, उपवने, खेळ व मनोरंजनाची मैदाने, रस्ता दुभाजके, मोकळे भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया मुंबई महापालिकेने सुरु केली असून २४४ पैकी ८८ भूखंडांच्या देखभालीसाठी महापालिकेने २३ विभागांमध्ये २१ कंत्राटदारांची नियुक्ती केली असल्याचे माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी मुंबई महापालिकेतील विरोधकांनी आक्षेप घेतला असून भूखंड ताब्यात घेण्यापूर्वीच कंत्राटदारांची नियुक्ती करू नये अशी मागणी केली आहे, याबाबत शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०७-०७-२०१७) : (१), (२) व (३) मा.मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आदेशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेने दत्तक तत्वावर दिलेल्या २१६ भूखंडांपैकी १५८ भूखंड महानगरपालिकेने ताब्यात घेतले असून, उर्वरित ५८ भूखंड परत घेण्याची प्रक्रिया सुरु आहे.

महानगरपालिकेने ताब्यात घेतलेली उद्याने व मनोरंजन मैदाने कोणत्याही संस्थेस देण्यात आलेली नसून, त्यांचे परिरक्षण सद्यःस्थितीत महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.

तथापि, उद्यान व मनोरंजन मैदाने यांच्या परिरक्षणासाठीचे तात्पुरते धोरण प्रस्तावित असून, त्यास महानगरपालिकेच्या सुधार समितीने डिसेंबर, २०१६ मध्ये मान्यता दिली आहे. परंतु या तात्पुरत्या धोरणास महानगरपालिकेची अद्यापि मान्यता मिळालेली नाही.

प्रस्तावित तात्पुरते परिरक्षण धोरण :-

- सदर कालावधी दत्तक तत्वावर मानण्यात येणार नाही.
- सदर व्यवस्था ११ महिने किंवा दत्तक धोरणाला मान्यता मिळेपर्यंत जे अगोदर असेल तेवढ्या कालावधीसाठी राहिल.
- त्याअंतर्गत भूखंड ११ महिन्यांसाठी केवळ परिरक्षणाकरीता संस्थांच्या ताब्यात देण्यात येतील.
- परिरक्षणासाठी देण्यात येणाऱ्या भूभागांवर सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश व सर्व सोयी सुविधा निःशुल्क देणे बंधनकारक असेल.

उद्याने व मनोरंजन मैदाने दत्तक तत्वावर देण्याचे धोरण महानगरपालिकेमार्फत सर्वकष विचार करून पुनर्विलोकित करण्यात येत आहे.

**धुळे येथील शिक्षणाधिकारी कार्यालयाचे वीज बील थकल्यामुळे
महावितरणाने वीज पुरवठा खंडीत केल्याबाबत**

(१०) २०६१२ (२३-०८-२०१६). श्री.अमरिशभाई पटेल, श्री.संजय दत्त, श्री.रामहरी रुपनवर : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) धुळे येथील शिक्षणाधिकारी कार्यालयाचे वीज बील थकल्यामुळे महावितरणाने या कार्यालयाचा वीज पुरवठा खंडीत केला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, तसेच वीजपुरवठा खंडीत केल्याने शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या प्रशासकीय कामकाजावर परिणाम झालेला दिसून येत आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०६-०७-२०१७) : (१) होय, हे खरे आहे.

- (२) होय, अंशतः हे खरे आहे. संगणक बंद असल्याने काही प्रमाणात व्यत्यय निर्माण झाला होता.
- (३) वीज देयकाचा भरणा केल्याने, वीज पुरवठा सुरु करण्यात आला आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील अनधिकृत बांधकामाबाबत

(११) २३६६१ (०४-०१-२०१७). श्री.विजय ऊर्फ भाई गिरकर, श्री.धनंजय मुंडे, श्री.अमरसिंह पंडित, श्री.जयवंतराव जाधव, श्री.हेमंत टकले, श्री.नरेंद्र पाटील : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईतील विविध नागरी समस्यांसाठी महानगरपालिकेच्या संपर्क क्रमांकावर येत असलेल्या तक्रारींमध्ये सुमारे ७० हजार तक्रारी या अनधिकृत बांधकामांबद्दल आल्या असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या अनधिकृत बांधकामांपैकी ५० टक्के तक्रारी या कुर्ला, गोवंडी व चेंबूर या भागातील असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, मुंबई महानगरपालिकेतील बी-वार्डच्या कार्यक्षेत्रात व आजुबाजुच्या परिसरात असलेल्या बिल्डींग नं.१११, ९४/९६, ९५/९८, ५१,५५,३५/३७,३६,८७,७७,२३/२५,१७/१९ या झकेरिया मस्जिद स्ट्रीट, चावल गल्ली, क्रॉस लेन, मेनन वाडा, मिनरवा मेन्शन, काझी सय्यद स्ट्रीट, मस्जिद बंदर (प), मुंबई या परिसरात अनधिकृत बांधकाम केले जात असल्याचे माहे ऑगस्ट, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले असून या कामांना बी-प्रभागातील संबंधित सहाय्यक आयुक्त व सहाय्यक अभियंता यांच्यामार्फत सहकार्य केले जात आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, सदर अनधिकृत बांधकामाबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व तदनुसार कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०७-०७-२०१७) : (१) दिनांक ०१/०१/२०१६ ते दिनांक ३१/१२/२०१६ या कालावधीत महानगरपालिकेच्या १९१६ या संपर्क क्रमांकावर मुंबईतील विविध नागरी समस्यांसंदर्भात एकूण १४५९८ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

(२) हे खरे नाही.

महानगरपालिकेस एकूण प्राप्त तक्रारींपैकी कुर्ला (एल वॉर्ड), गोवंडी (एम/पूर्व) आणि चेंबूर (एम/पश्चिम) या विभागांतील अनधिकृत बांधकामांच्या तक्रारींची संख्या अनुक्रमे २४०२, ७११ व ४११ (२४.३३%) अशी आहे.

(३) सदर परिसरातील अनधिकृत बांधकामांना "बी" प्रभागातील संबंधित सहाय्यक आयुक्त वे सहाय्यक अभियंता यांच्यामार्फत सहकार्य केले जात आहे हे खरे नाही.

(४) व (५) सदर परिसरातील अनधिकृत बांधकामांवर महानगरपालिकेमार्फत पुढील प्रमाणे कारवाई करण्यात येत आहे :-

बिल्डींग नं.१११, चावल गल्ली

सदर प्रकरणी महानगरपालिकेमार्फत मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ च्या कलम ३५४(अ) अन्वये नोटीस बजावण्यात आली असून, महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम ५२/४३ अन्वये स्थानिक पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर प्रकरणी मा.नगर दिवाणी न्यायालयाचा निकाल पक्षकाराच्या बाजूने लागल्याने मा.उच्च न्यायालयात अपील दाखल करण्यात आले आहे. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असून मा.न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

बिल्डींग नं.९४/९६, चावल गल्ली

सदर प्रकरणी महानगरपालिकेमार्फत मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ च्या कलम ३५४(अ) अन्वये नोटीस बजावण्यात आली असून, दिनांक १०/०२/२०१५ रोजी महानगरपालिका मार्फत निष्कासन कारवाई करण्यात आली आहे.

तथापि, सदर प्रकरण सध्या मा.नगर दिवाणी न्यायालय येथे न्यायप्रविष्ट असून मा.न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

बिल्डींग नं.९५/९८, चावल गल्ली

सदर प्रकरणी महानगरपालिकेमार्फत मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ च्या कलम ३५४(अ) अन्वये नोटीस बजावण्यात आली असून, महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम ५२/४३ अन्वये स्थानिक पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर प्रकरणी मा.नगर दिवाणी न्यायालयाने कोर्ट कमिशनरची नेमणूक केली असून, सदर प्रकरण सध्या मा.नगर दिवाणी न्यायालय येथे न्यायप्रविष्ट आहे. मा.न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

बिल्डींग नं.५१, मेमनवाडा, गवळी मोहल्ला

सदर प्रकरणी महानगरपालिकेमार्फत मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ च्या कलम ३५४(अ) अन्वये २३/१०/२०१५ व ०६/११/२०१५ रोजी नोटीस बजावण्यात आली असून, महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम ५२/४३ अन्वये नोटीस बजावण्यात आली आहे.

तथापि, सदर प्रकरण सध्या मा.नगर दिवाणी न्यायालय येथे न्यायप्रविष्ट आहे. मा.न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

बिल्डींग नं.५५, मेमनवाडा, गवळी मोहल्ला

सदर प्रकरणी महानगरपालिकेमार्फत मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ च्या कलम ३५४(अ) अन्वये नोटीस बजावून दिनांक ०१/०८/२०१६ रोजी सदर अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले होते. तसेच, दिनांक २२/०९/२०१६ रोजी पुनःश्च निष्कासन कारवाई करण्यात येणार होती. परंतु, त्याविरोधात इमारतीतील रहिवाशांनी मा.नगर दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला असून सदर प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. मा.न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

बिल्डींग नं.३५/३७, निशानपाडा, क्रॉस लेन

सदर इमारतीवर निष्कासन कारवाई सुरु असून इमारतीचे वरील चार मजले पूर्णतः निष्कासित करण्यात आले आहेत.

बिल्डींग नं.३६, निशानपाडा, क्रॉस लेन

सदर ठिकाणी कोणतेही अनधिकृत बांधकाम काढलेले नाही.

बिल्डींग नं.८७, मेमनवाडा, मिनारा मॅन्शन

सदर इमारतीला मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ च्या कलम ३५४(अ) अन्वये नोटीस बजावून सदर इमारतीच्या अनधिकृत विभागज भिंती निष्कासित करण्यात आल्या असून, सदर इमारत वास्तव्यास निरुपयोगी आहे.

बिल्डींग नं.७७, मेमनवाडा, मिनारा मॅन्शन

सदर इमारतीला दिनांक २४/०१/२०१५ रोजी मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ च्या कलम ३५४(अ) अन्वये नोटीस बजावून दिनांक ३१/०१/२०१५ रोजी अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले, तदनंतर पुन्हा बांधकाम सुरु असल्यामुळे दिनांक २६/०२/२०१५ रोजी निष्कासन कार्यवाही करण्यात आली व एमआरटीपी नोटीस बजावण्यात आली.

सदर प्रकरणी मा.नगर दिवाणी न्यायालयाने स्थगिती आदेश असून, मा.न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

बिल्डींग नं.२३/२५, काझी सय्यद स्ट्रीट

सदर इमारतीच्या ३, ४, ५ व ६ व्या मजल्याला मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ च्या कलम ३५१ अन्वये दिनांक २९/०३/२०१६ रोजी नोटीस बजावण्यात आली असून, सदर प्रकरणी मा.न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

बिल्डींग नं.१७/१९ काझी सय्यद स्ट्रीट

सदर इमारतीच्या ३, ४ व ५ व्या मजल्याला मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ च्या कलम ३५४(अ) अन्वये दिनांक ०८/०५/२०१५ रोजी नोटीस बजावून दिनांक १४/०५/२०१५ रोजी निष्कासन कारवाई करण्यात आली व दिनांक ०२/१२/२०१५ रोजी एमआरटीपी कलम ५२(४३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर प्रकरणी मा.नगर दिवाणी न्यायालयाचे स्थागिती आदेश आहे, सबब मा.न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

पुर्णा (जि.परभणी) येथील बुध्दविहारास निधी उपलब्ध करून देणेबाबत

(१२) २४४९४ (०४-०१-२०१७). श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.धनंजय मुंडे, श्री.अमरसिंह पंडित : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पुर्णा (जि.परभणी) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व बुध्दविहारास तीर्थक्षेत्राचा दर्जा व पर्यटन विकासासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत रुपये २.५ कोटी निधी देण्याबाबतचे आदेश तत्कालीन मा. मुख्यमंत्री यांनी दिले होते, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, किती मुदतीत आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात येणार आहे ?

श्री. राजकुमार बडोले (३०-०६-२०१७) : (१) नाही.

तत्कालीन मा.मुख्यमंत्री महोदयांनी दि. १२/०७/२००९ रोजी परभणी जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व बुध्दविहार समिती, पुर्णा पर्यटन विकास प्रकल्पासाठी रु. २.५० कोटी इतका निधी सामाजिक न्याय विभागाकडून देणेबाबत आश्वासन दिले होते.

(२) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी ऐतिहासिक व सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाची ठिकाणे/ स्थळांचा विकास करण्यासाठी निश्चित केलेल्या ठिकाणांमध्ये पूर्णा बौध्दविहार, जि.परभणी येथील नुतनीकरण इ. कामाचा समावेश करण्यास तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे. सदर कामासाठी रु. १ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, परभणी यांच्याकडून दि. ०६/०९/२०१६ च्या पत्रान्वये बौध्दविहार, पूर्णा, जि.परभणी येथील पर्यटन स्थळाचे नकाशे व अंदाजपत्रक तात्काळ सादर करण्याबाबत कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, परभणी यांना कळविण्यात आले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे महापालिकेच्या हद्दीत आलेल्या २३ गावांमधील जैववैविध उद्यानांसाठी आरक्षित

टेकड्यांवर बांधकामांस परवानगी न देण्याबाबत

(१३) २४७३५ (०४-०१-२०१७). आर्कि.अनंत गाडगीळ, श्री.रामहरी रुपनवर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पुणे महापालिकेच्या हद्दीत आलेल्या २३ गावांमधील टेकड्यांवर जैववैविध उद्यानाचे आरक्षण मंजूर केलेले असताना आता त्यात बदल करून बिडीपीचे आरक्षण उठवून बांधकामांना परवानगी देण्याचा विचार शासन विचार करित असल्याचे माहे ऑगस्ट, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सरसकट टेकड्यांवर बांधकामांना परवानगी देण्यात येऊ नये यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०५-०७-२०१७) : (१), (२) व (३) पुणे महानगरपालिकेच्या वाढीव हद्दीच्या विकास आराखड्यामधील बीडीपीच्या या आरक्षणाबाबतचा निर्णय शासनाने दिनांक ५/८/२०१५ च्या अधिसूचनेद्वारे अंतिमतः जाहीर केला आहे. त्यानुसार या आरक्षणातील जागेत सक्षम प्राधिकरणाने दि. २१/३/२००५ पूर्वी मंजूर केलेली उप विभागणी/ रेखांकन परवानगी/ बांधकाम परवानगी प्रस्तावाखालील जागा तसेच परवानगीचे नुतनीकरण बीडीपी प्रस्तावामुळे न झालेल्या प्रस्तावातर्गतच्या जागा, पुनर्वसन गावठाण/ प्रकल्पग्रस्त योजना/ इंदिरा आवास योजना या अंतर्गतचा विकास बीडीपी आरक्षणातून जागेत नर्सरी, पार्क, इ. खुल्या स्वरूपाचे वापर तसेच ४% बांधीव क्षेत्र मर्यादेतील बायोडायव्हरसिटी रिसर्च सेंटर जमीनधारकांना अनुज्ञेय केलेले आहेत. तसेच महानगरपालिकेच्या/ शासकीय जागा असल्यास ऐतिहासिक संग्रहालयासाठी ४% बांधकाम अनुज्ञेय करणेत आलेले आहे.

मुंबई महापालिकेच्या जमा-खर्चाचा गोषवारा स्थायी समितीला सादर करण्यास विलंब झाल्याबाबत

(१४) २४७६३ (०४-०१-२०१७). श्री.जनार्दन चांदूरकर, श्री.संजय दत्त, श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई महापालिकेच्या जमा-खर्चाचा गोषवारा स्थायी समितीला सादर करण्यास ८ वर्षांचा विलंब झाला असल्याचे माहे ऑगस्ट, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, महापालिकेच्या लेखा सदोष कार्यपध्दतीची तपासणी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स (आयसीएआय) या नामांकित संस्थेमार्फत करण्याचा व त्यासाठी एक कोटी रुपयांचे शुल्क देण्याचा निर्णय स्थायी समितीने एकमताने घेतला असतानाही त्याची अंमलबजावणी झाली नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, कंत्राट देण्याचा निर्णय झाला असताना त्याची अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांची शासनाने चौकशी करून त्यांचेवर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०७-०७-२०१७) : (१) बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिनांक ०१/०४/२००७ पासून उपार्जित तत्वावरील दुहेरी लेखांकन पध्दतीचा अवलंब केला. तसेच, सॅप या ERP Based कार्यप्रणालीची अंमलबजावणी करण्यात आली.

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे एकंदरीत व्यवहाराचे स्वरूप, जुन्या व नवीन लेखांकन कार्यपध्दतीत असलेली विभिन्नता, पूर्णतः नवीन असलेली सॅप संगणकीय कार्यपध्दती, सदर कार्यपध्दतीचे परिपूर्ण ज्ञान प्रत्यक्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अवगत नसणे, प्रत्यक्षात कामात उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींचे निराकरण संबंधित तांत्रिक सल्लागारांकडून वेळीच न होणे अशा अनेक कारणांमुळे लेखा ताळेबंदाच्या कामात अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.

तथापि, सन २००७-०८, २००८-०९, २००९-१० आणि २०१०-११ चे लेखे विहित वेळेत पूर्ण करण्याकरिता सन २०१०-११ या आर्थिक वर्षात एक विशेष मोहिम राबवून सॅप कार्यप्रणालीत तयार केलेले वार्षिक लेखे महानगरपालिका मुख्य लेखा परिक्षकांना जानेवारी, २०११ ते जुलै, २०१२ या कालावधीत सादर करण्यात आले आहेत.

तसेच, एप्रिल, २००७ ते मार्च, २०१६ या कालावधीच्या मासिक जमा व खर्चाच्या एकत्रित व निधी निहाय गोषवाऱ्यांच्या प्रत्यक्ष प्रती महानगरपालिका मुख्य लेखा परीक्षण करून स्थायी समितीस जानेवारी, २०१५ ते जुलै, २०१६ या कालावधीत सादर करण्यात आले आहेत.

(२) महानगरपालिकेच्या लेखा सदोष कार्यपध्दतीच्या तपासणीसाठी दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया-ए.आर.एफ. या नामांकित संस्थेची नेमणूक करण्याकरिता व त्यासाठी रु. ९० लाख अधिक १४.५% सेवा कर इतक्या रुपयांचे शुल्क देण्याबाबत दिनांक १६/१२/२०१५ रोजीच्या स्थायी समितीच्या बैठकीत दिलेल्या मंजूरीनुसार झालेल्या नियुक्तीबाबत व करारनाम्याची प्रत संबंधित संस्थेस पाठवून सर्व प्रशासकीय बाबींची पूर्तता करण्याकरिता कळविण्यात आले.

त्यानुसार दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया-ए.आर.एफ. या संस्थेकडून प्राप्त झालेल्या करारनाम्याची प्रत महानगरपालिकेच्या विधी खात्याकडून कायदेशीर बाबींची तपासणी करून संबंधित संस्थेस पुढील कार्यवाहीकरिता पाठविण्यात आली आहे.

(३) व (४) दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया-ए.आर.एफ. या संस्थेकडून लेखा कार्यपध्दतीची तपासणी करण्याचे काम सुरु करण्याबाबत महानगरपालिकेमार्फत पाठपुरावा करण्यात येत आहे.

तथापि, संबंधित संस्थेकडून योग्य तो प्रतिसाद प्राप्त होत नसल्यामुळे तसेच महानगरपालिकेच्या मुख्य लेखा परीक्षकांकडून वारंवार उपस्थित केल्या जाणाऱ्या लेखा टिपण्यांच्या अनुषंगाने लेख्यांमधील त्रुटी आणि अनियमितता यांचे निराकरण करण्याचे काम महापालिका कर्मचाऱ्यांमार्फत करून घेण्यात येत आहे.

राज्यात काही कंपन्यांनी ऑनलाईन जुगार सुरु केल्याबाबत

(१५) २५१२२ (०४-०१-२०१७). अॅड.जयदेव गायकवाड, श्री.अनिल भोसले, श्री.जयवंतराव जाधव, श्री.खवाजा बेग : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात जुगार या खेळावर बंदी असल्याने काही कंपन्यांनी ऑनलाईन तीनपत्ती सारखे जुगार गेम सुरु केले आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, यामुळे तरुण मुले व विद्यार्थी या खेळाकडे आकर्षित झाले असून त्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर खेळ बंद करण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस (१०-०७-२०१७) : (१) हे खरे नाही.

प्रस्तुत विषयाबाबत महाराष्ट्र राज्यातील संबंधित ४६ पोलीस घटकांकडून प्राप्त अहवालानुसार कोणत्याही ठिकाणी ऑनलाईन तीनपत्ती सारखे जुगार गेम सुरु असल्याचे निदर्शनास आलेले नाही.

(२) हे खरे नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

के.बी.सी. कंपनीने हजारो गुंतवणूकदारांची केलेली फसवणुक

(१६) २५७६६ (०४-०१-२०१७). डॉ.अपूर्व हिरे : तारांकित प्रश्न क्रमांक १९७६५ ला दिनांक २७ जुलै, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील नाशिक तसेच इतर विविध जिल्ह्यात प्रचंड आर्थिक फसवणूकीची व्याप्ती असलेल्या के.बी.सी. कंपनी प्रकरणी राज्यातील विविध पोलीस ठाणेंतर्गत १२ गुन्हे दाखल करण्यात आलेले असून या गुन्ह्याचा तपासाचे काम पूर्ण झाले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, तपासात एकूण किती गुंतवणूकदारांची किती रकमेची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे,

(३) के.बी.सी. कंपनी फसवणूक प्रकरणातील बराच पैसा मुख्य आरोपींकडून अन्य व्यक्तींचे नावाने स्थावर व जंगम मालमत्तेत गुंतवण्यात आल्याचा आरोप फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांकडून करण्यात येत आहे ही बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे काय,

(४) असल्यास, याबाबत पोलिसांनी तपास केला आहे काय, त्यात काय आढळून आले व त्यानुषंगाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) असल्यास, के.बी.सी.फसवणुक प्रकरणानंतरही अनेक खाजगी कंपन्यांकडून आकर्षक परतफेडीचे आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणुक होत असल्याचे पार्श्वभूमीवर शासनाकडून कोणती कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे ?

श्री. देवेन्द्र फडणवीस (१०-०७-२०१७) : (१), (२), (३) व (४) केबीसी कंपनीने केलेल्या फसवणुकीबाबत राज्यात पोलीस आयुक्त, नाशिक शहर/औरंगाबाद शहर आणि पोलीस अधिक्षक, जालना/परभणी/नांदेड/बुलढाणा/हिंगोली/बीड/लातूर या ठिकाणी एकुण २० गुन्हे दाखल आहेत.

राज्यात नाशिक शहर पोलीस स्टेशन आडगांव येथे गुरनं १५४/२०१४ भा.दं.वि. कलम ४२०, ४०६, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७४, ५०७, १२० (ब) ३४, एमपीआयडी अॅक्ट ३ व ४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास करून दोषारोप पत्र मा. न्यायालयात

विशेष कोर्ट केस क्र.०३/२०१४ दि. १०/१०/२०१४ आणि सदरील गुन्ह्यात पुरवणी दोषरोप पत्र दिनांक २१/१२/२०१६ रोजी दाखल केले असून, नमुद गुन्ह्याचा अधिक तपास सीआरपीसी १७३ (८) प्रमाणे चालू आहे. सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा, नाशिक शहर यांचेकडून करण्यात येत आहे.

सदर गुन्ह्याचा तपास चालू असून, गुन्ह्यात अधिकचे आरोपी व आरोपीतांची मालमत्ता निष्पन्न होत असून अद्याप पावेतो बेनामी मालमत्ता निष्पन्न झालेली नाही.

केबीसी फसवणूक प्रकरणातील अटक आरोपी व केबीसी कंपनीचे नावावरील स्थावर व जंगम मालमत्तेबाबत एमपीआयडी अॅक्ट १९९९ कलम ३ व ४ नुसार जप्त होवून पुढील कायदेशीर कारवाई होणकरीता सक्षम अधिकारी म्हणून उप जिल्हाधिकारी, नाशिक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानुसार गुंतवणुकदारांना त्यांची गुंतवणुकीची रक्कम परत मिळवून देणेसाठीची पुढील कायदेशीर कार्यवाही त्यांचे मार्फतीने सुरु आहे.

(५) शासन निर्णय, गृह विभाग क्रमांक एमआएस २०१५/प्र.क्र.५३७/पोल ११, दि. २३/७/२०१५ अन्वये राज्यात पाँझी स्कीमद्वारे जनतेची फसवणुक करणाऱ्यांच्या विरोधात जनजागृतीसाठी एफ.एम. वाहिन्यांवर, केबल टि. व्ही दवारे जाहिरात, रोडवरील जाहिरात फलक, दैनिकामधील जाहिरातीद्वारे तसेच कॉन्फरन्स/कार्यशाळेद्वारे जाहिरात इत्यादीद्वारे जनजागृती करण्याचा सूचना सर्व पोलीस घटकांस देण्यात आल्या आहेत.

कल्याण-डोंबिवली शहरांत बेकायदा बांधकामे होत असल्याने खाडीकिनारी

तिवरांच्या जंगलाची कत्तल झाल्याबाबत

(१७) २५८२० (१६-१२-२०१६). श्री.जनार्दन चांदूरकर, श्री.संजय दत्त, श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कल्याण-डोंबिवली शहरात बेकायदा बांधकामे होत असल्याने खाडीकिनारी तिवरांच्या जंगलाची कत्तल होत असल्याचे माहे ऑगस्ट, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेली जंगले नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचा निष्कर्ष कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पर्यावरण अहवालात नोंदविण्यात आला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (३०-०६-२०१७) : (१) हे खरे आहे.

(२) व (३) सन २०१५-२०१६ चा पर्यावरण सद्यस्थिती अहवाल कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमार्फत तयार करण्यात आला असून दिनांक २६/०७/२०१६ रोजी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेस अवगत करण्यात आला आहे.

सदर अहवालातील जल पर्यावरणामध्ये खारफुटीचे महत्त्व विषद केले असून खाडीकिनारी भराव टाकून बांधकाम केल्यास खारफुटीची कत्तल होते, असे सर्वसाधारण मत व्यक्त केले आहे. परंतु अहवालात महानगरपालिका क्षेत्रातील नेमक्या ठिकाणांचे विवरण दिलेले नाही.

कल्याण-डोंबिवली शहरांत खाडीकिनारी बेकायदा बांधकामे होत असल्यास, त्यावर महानगरपालिकेमार्फत कारवाई करून ती निष्कासीत करण्यात येतात. तसेच, खारफुटीच्या उद्यानांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न महानगरपालिकेकडून सातत्याने करण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील न्यायालयात व्हिडिओ शुटींगद्वारे गुन्हे दाखल करणेबाबत

(१८) २५८६१ (०४-०१-२०१७). श्री.हरिसिंग राठोड, श्री.आनंदराव पाटील, श्री.संजय दत्त : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील न्यायालयात खटला सुरु होताच पंच व तक्रारदार पलटतात यासाठी राज्यात लवकरच व्हिडिओ शुटींगद्वारे गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती राज्याचे पोलीस महासंचालक श्री.प्रविण दिक्षित यांनी दिनांक १९ ऑक्टोबर, २०१५ रोजी वा त्या सुमारास पंढरपुर (जि.सोलापूर) येथे दिली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर पद्धतीचे स्वरूप कशा प्रकारचे आहे व त्याची अंमलबजावणी केव्हापासून करण्यात येणार आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०६-०७-२०१७) : (१) व (२) गंभीर गुन्ह्यात फिर्यादी, पंच, साक्षीदार हे फितुर होऊ नयेत म्हणून त्यांची फिर्याद, जबाब इत्यादी बाबतचे व्हिडीओ शुटींग करावे, अशा आशयाच्या सूचना सर्व पोलीस आयुक्त/पोलीस अधिकांना पोलीस महासंचालक यांचे क्र. पामसं/२३/५४/डिजीटल पुरावे/१२५३/२०१५ दिनांक १२/१०/२०१५ च्या परिपत्रकान्वये देण्यात आल्या आहेत.

सदर परिपत्रकातील सूचनांची अंमलबजावणी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त/ पोलीस अधिकांनी सुरु केली आहे.

(३) विलंब झालेला नाही.

मुंबई महानगरपालिका अंतर्गत ४२ खाजगी विनाअनुदानित शाळांना अनुदान देणेबाबत

(१९) २६०५१ (०४-०१-२०१७) श्री.श्रीकांत देशपांडे, श्री.दत्तात्रय सावंत : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई महानगरपालिका अंतर्गत ४२ खाजगी विनाअनुदानित शाळांना १५ ते २० वर्षे पूर्ण होऊनही अनुदान मिळाले नाही, परंतु अन्य दोन शाळांना महापालिकेने अनुदान मंजूर केले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, एकाच प्रकारातील शाळांमध्ये भेदभाव का करण्यात आला आहे व या ४२ शाळांनाच अनुदान मंजूर का करण्यात आले नाही,

- (३) असल्यास, सदर ४२ शाळांना महानगरपालिकेच्यावतीने अनुदान केव्हा देण्यात येणार आहे,
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०३-०७-२०१७) : (१) व (२) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या अनुदानित शाळांना शासनाकडून ५०% व महानगरपालिकेचे ५०% असे एकूण १००% अनुदान देण्यात येते. तथापि, सन २००१-२००२ या शैक्षणिक वर्षापासून महानगरपालिकेने त्यांच्या क्षेत्रात मान्यता दिलेल्या खाजगी प्राथमिक शाळांचे अनुदान शासनाच्या अनुदानासाठी ग्राह्य धरले जाणार नसल्यामुळे सन २००४ नंतर महानगरपालिकेने मान्यता दिलेल्या कोणत्याही शाळेस महानगरपालिकेमार्फत अनुदान मंजूर करण्यात आलेले नाही.

या दरम्यान अनुदानासाठी एकूण ४२ शाळांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी बालमोहन शाळेची मान्यता सन १९४२ पासूनची असल्याने, या शाळेस महानगरपालिकेच्या शिक्षण समितीच्या मंजूरीने ५०% अनुदान सुरु करण्यास मंजूरी दिलेली आहे.

तसेच, दिनांक १७/०२/२०१० मध्ये महानगरपालिकेने घेतलेल्या निर्णयानुसार, सन २००१-२००३ या कालावधीमध्ये महानगरपालिकेने ज्या खाजगी शाळांना मान्यता दिलेली आहे अशा ३३ शाळांनाच महानगरपालिकेच्या अटीसापेक्ष अनुदान मंजूर करण्यात आले आहे, तसेच सदर निर्णय यापुढे इतर कोणत्याही शाळेला लागू होणार नसल्याचे महानगरपालिकेमार्फत निश्चित करण्यात आले आहे.

(३) व (४) महानगरपालिकेने सन २००१-२००२ नंतर मान्यता दिलेल्या शाळांना शासनाकडून ५०% अनुदान मंजूर केले जाणार नसल्याबाबतचा शासन निर्णय असल्यामुळे, अशा शाळांना अनुदान मंजूर केल्यास येणाऱ्या आर्थिक दायित्वाची संपूर्ण जबाबदारी महानगरपालिकेवर पडणार आहे.

त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी व्यवस्थापकांनी (इंग्रजी माध्यम वगळून) अनुदानासाठी अर्ज केलेल्या ४२ शाळांना शासनाकडून ५०% अनुदानासाठी देण्याबाबत शासनाची भूमिका कळविण्याबाबत तसेच, या शाळांचे अनुदान प्रस्ताव शासनाचे अनुदान सूत्र लागू करण्यासाठी, मुल्यांकनाचे निकष निश्चित केल्याप्रमाणे मुल्यांकन/ पडताळणी करून शासनाकडे पाठवावे किंवा कसे अथवा पुढील अनुदान मुल्यांकन प्रक्रियेत बृहन्मुंबई महानगरपालिका परिक्षेत्रातील शाळांना ऑनलाईन मुल्यांकन अर्ज सादर करणेस अनुमती देणे याबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचे अभिप्राय मागविण्यात आले आहेत.

राज्यात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविण्याबाबत

(२०) २६७३६ (०३-०४-२०१७). श्री.शरद रणपिसे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी रेन हार्वेस्टिंग प्रकल्प आठ जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, हे खरे आहे काय,
(२) असल्यास, उक्त निर्णयाचे स्वरूप काय आहे, तदनुसार रेन हार्वेस्टिंग प्रकल्पासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०३-०७-२०१७) : (१) नाही.

(२) ते (४) राज्यातील नियोजन प्राधिकरणांच्या विकास नियंत्रण नियमावलीमध्ये तसेच मंजूर प्रादेशिक विकास योजनांच्या विकास नियंत्रण नियमावलीमध्ये पावसाचे पाणी साठविण्याच्या यंत्रणेची तरतूद करण्यात आलेली आहे. नियमातील तरतूदीनुसार जमीन मालक/विकासकाने तशी तरतूद करणे आवश्यक आहे. जमीन मालक/विकासक यांनी अशी तरतूद केली नसेल तर त्यांना शास्ती लावणेची तरतूद विनियमामध्ये आहे. याबाबतची अंमलबजावणी संबंधित प्राधिकरणाने करावयाची आहे.

**तोतया महिलेने पोलीस अधिकारी असल्याचे सांगून अनेकांशी
लग्न करून फसवणूक केल्याबाबत**

(२१) २६९०४ (१३-०४-२०१७) डॉ.(श्रीमती) नीलम गोन्हे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नवी मुंबई येथे पोलीस अधिकारी असल्याचे भासवून तीन व्यक्तीसोबत विवाह करणा-या महिलेला कोपरखैरणे पोलिसांनी माहे डिसेंबर, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान अटक केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त तोतया महिलेने पोलीस अधिकारी असल्याचे सांगून अनेकांशी लग्न करून फसवणूक केल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून उक्त महिलेवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०६-०७-२०१७) : (१) व (२) नवी मुंबई येथे पोलीस अधिकारी असल्याचे भासवून दोन व्यक्तींशी विवाह करून त्यांना फसवणाऱ्या महिलेला माहे डिसेंबर, २०१६ मध्ये अटक करण्यात आली.

- (३) सदर प्रकरणी एक महिलेविरुद्ध कोपरखैरणे पोलीस ठाणे, नवी मुंबई येथे गुन्हा रजि. नं. ४९८/२०१६ भादंवि कलम ४२०, १७०, १७१, ४६५, ४६८, ४७१, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करून महिलेला अटक करण्यात आली आहे. गुन्हा न्यायप्रविष्ट आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

कळमनुरी (जि.हिंगोली) येथील बाळापूरमध्ये एका तरुणाचा खून करण्यात आल्याबाबत

(२२) २७०४१ (१३-०४-२०१७). श्री.धनंजय मुंडे, श्री.अमरसिंह पंडित, श्री.जयवंतराव जाधव, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.अनिल भोसले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.हेमंत टकले : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कळमनुरी (जि.हिंगोली) येथील बाळापूरमध्ये एका तरुणाचा खदानीत दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना माहे डिसेंबर, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणात मृतदेहाजवळ लिंबू, हळद, मधाची बाटली इत्यादी वस्तु आढळल्याने हा नरबळीचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीचे निष्कर्ष काय आहेत व त्यानुसार आरोपींवर कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०६-०७-२०१७) : (१) होय, हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.

गुन्ह्यात आरोपीने अनैतिक संबंधाचे कारणावरून पुजेचा बहाणा करून मयत याचा खून केल्याचे व त्यात नरबळीचा प्रकार नसल्याचे निष्पन्न झाले आहे.

(३) होय.

सदर प्रकरणी (आ) बाळापूर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २८८/२०१६ भा.दं.वि कलम ३०२, २०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासात गुन्ह्यात आरोपीने अनैतिक संबंधाचे कारणावरून पुजेचा बहाणा करून मयत याचा खून केल्याचे व त्यात नरबळीचा प्रकार नसल्याचे निष्पन्न झाले. सदर गुन्ह्यात २ आरोपींना अटक केली असून त्यापैकी एका आरोपीविरुद्ध मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून १ आरोपीविरुद्ध पुरावा न मिळाल्याने सीआरपीसी कलम १६९ प्रमाणे अहवाल सादर करण्यात आला आहे.

(४) विलंब झालेला नाही.

आणे (ता.जुन्नर, जि.पुणे) येथे अवैध वाळू वाहतुक प्रकरणात

कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याबाबत

(२३) २७१८७ (१३-०४-२०१७). श्री.नरेंद्र पाटील, श्री.धनंजय मुंडे, श्री.सुनिल तटकरे, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, श्री.जयवंतराव जाधव, श्री.अमरसिंह पंडित, अॅड.निरंजन डावखरे, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.अनिल भोसले : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कल्याण-नगर महामार्गावरील आणे (ता.जुन्नर, जि.पुणे) येथे अवैध वाळू वाहतुक करणाऱ्या ट्रकची तपासणी करताना महसूल विभागाच्या पथकातील तीन तलाठी कर्मचाऱ्यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना माहे जानेवारी, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान घडली आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार गुन्हेगारांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०३-०७-२०१७) : (१) होय, हे खरे आहे.

- (२) वरील प्रकरणाबाबत आळेफाटा पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.०४/२०१७ भा.दं.वि. कलम ३५३, ३२३, ४२७, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यातील चार आरोपींना गुन्ह्याचे कामी अटक करण्यात आली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देऊन सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत

(२४) २७४०६ (१५-०४-२०१७). श्री.शरद रणपिसे : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) जाती व्यवस्थेच्या निर्मुलनासाठी आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देऊन आंतरजातीय विवाह करणा-यांना आर्थिक मदत, शैक्षणिक प्रवेश, शिष्यवृत्ती, शासकीय नोकरीत आरक्षण इत्यादी अनेक प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कायदेशीर तरतूद करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले (३०-०६-२०१७) : (१) होय, याबाबत आयुक्त, समाजकल्याण, पुणे यांचेकडून प्रस्ताव प्राप्त झाला आहे.

- (२) आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन योजनेमध्ये सुधारणा करण्यासाठी प्राप्त प्रस्तावानुसार संबंधित विभागाचे अभिप्राय घेऊन आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील महामंडळावर अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या करण्याबाबत

(२५) २७५४६ (१२-०४-२०१७). डॉ.अपूर्व हिरे : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील महामंडळावर अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीबाबत विविध राजकीय / सामाजिक क्षेत्रातील लोकप्रतिनिधी, अर्जदार, खाजगी व्यक्ती व संघटना यांचेकडून प्राप्त निवेदने/अर्जांच्या अनुषंगाने संबंधितांचे पोलीस अधिकाऱ्यांकडून मागविण्यात आलेले चारित्र्य पडताळणी अहवाल प्राप्त झाले आहेत काय,

वि.प. ७ (२१)

(२) असल्यास, उक्त प्रस्ताव सादर करण्यात येवून मा.राज्यपाल यांच्या मान्यतेने अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या करण्यासंदर्भात शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, अहवाल केव्हापर्यंत प्राप्त होणे अपेक्षित आहे तसेच विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले (०४-०७-२०१७) : (१) अंशतः होय. याबाबतचा तपशिल खालीलप्रमाणे आहे :-

अ.क्र.	महामंडळाचे नांव	अध्यक्ष/सदस्य म्हणून नियुक्तीसाठी इच्छुक अर्जदाराची संख्या	पोलिस पडताळणी अहवाल	
			प्राप्त	अप्राप्त
१.	महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ	४४	२८	१६
२.	साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ	८१	४९	३२
३.	संत रोहिदास चर्मद्योग व चर्मकार विकास महामंडळ	४१	२१	२०
४.	वसंतराव नाईक वि.जा.भ. ज. वित्त आणि विकास महामंडळ	४३	२०	२३
५.	महा.रा.इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ	३२	१५	१७
६.	महा.रा.अपंग वित्त व विकास महामंडळ	३१	२०	११

(२) वरील नमुद सहा महामंडळांवर अध्यक्ष/सदस्य नियुक्त करण्याबाबतचे प्रस्ताव मान्यतेसाठी सादर करण्यात आले आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई, पुणे, नागपूर या शहरांतील मेट्रो प्रकल्पांबाबत

(२६) २७५७७ (१३-०४-२०१७). श्री.शरद रणपिसे, श्री.नारायण राणे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई, पुणे, नागपूर इत्यादी शहरातील वाहतूकीची समस्या सोडविण्यासाठी अनेक मेट्रो प्रकल्पांना मान्यता देण्यात आलेली असून दिनांक २४ डिसेंबर, २०१६ रोजी वा त्यासुमारास काही प्रकल्पांचे मा. पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, शहरनिहाय किती व कोणत्या मार्गांवरील मेट्रो प्रकल्पांना मान्यता देण्यात आलेली आहे व प्रकल्पनिहाय किती निधीची आवश्यकता आहे,
- (३) असल्यास, उक्त मेट्रो प्रकल्पांना लागणारा निधी कशाप्रकारे उपलब्ध करण्यात येणार आहे व सध्या किती निधी उपलब्ध करण्यात आलेला आहे,
- (४) असल्यास, उपरोक्त प्रकल्पांच्या कामांची सद्यःस्थिती काय आहे व सदर कामे किती कालावधीत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०४-०७-२०१७) : (१) व (२) होय. मेट्रो मार्ग २ब, ४ व ७ या प्रकल्पांकरीता अनुक्रमे रु.१०९७० कोटी, रु.१४,५४९ कोटी व रु.६२०८ कोटी एवढ्या निधीची आवश्यकता असून मेट्रो-२अ साठी रु.६४१० कोटी निधीची आवश्यकता आहे.

नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या प्रजापती नगर ते लोकमान्य नगर व ऑटोमोटिव्ह चौक ते मिहान या मार्गासाठी रु.८६८० कोटी निधीची आवश्यकता असून पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पीसीएमसी ते स्वार गेट व वनाज ते रामवाडी या मार्गासाठी एकूण रु.१२२९८ कोटी निधीची आवश्यकता आहे.

(३) मेट्रो मार्ग २ब व ४ या प्रकल्पांची अंमलबजावणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा स्वतःचा निधी व अनुक्रमे एशियन डेव्हलपमेन्ट बँक व एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेन्ट बँक यांच्याकडून कर्ज घेऊन करण्याचे नियोजित आहे. सद्यस्थितीत सन २०१७-१८ करीता प्राधिकरणामार्फत मेट्रो मार्ग-२ब करीता रु.६४० कोटी व मेट्रो मार्ग-४ करीता रु.५५६.६५ कोटी तरतूद करण्यात आली असून मेट्रो मार्ग-७ साठी प्राधिकरणाचा सहभाग रु.२३२० कोटी, राज्य शासन व केंद्र शासन यांच्याकडून अनुक्रमे रु.७३३.५ कोटी व ३०२.५ कोटी व राज्य शासन सहाय्य कर्ज रु.६०६ कोटी व एशियन डेव्हलपमेन्ट बँक कर्ज सहाय्य रु.२२४६ कोटी असे एकूण रु.६२०८ कोटी निधी उपलब्ध होणार आहे.

तसेच मेट्रो प्रकल्प २अ साठी प्राधिकरणाचा सहभाग रु.१८९२ कोटी, राज्य शासन व केंद्र शासन यांच्याकडून दुय्यम कर्ज अनुक्रमे रु.७५७.५० कोटी व २९२.५० कोटी व राज्यशासन सहाय्य कर्ज रु.६६५ कोटी व बाह्यसहाय्य/बहुपक्षीय/द्विपक्षीय/ आंतरराष्ट्रीय कर्ज सहाय्य रु.२८०३ कोटी असे एकूण रु.६४१०.०० कोटी निधी उपलब्ध होणार आहे.

नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाकरिता केंद्र शासन, राज्य शासन, स्थानिक संस्था/बहुपक्षीय/द्विपक्षीय यांच्याकडून रु. ८६८० कोटी व केंद्र शासन, राज्य शासन, स्थानिक संस्था/बहुपक्षीय/द्विपक्षीय यांच्याकडून रु.११४२० कोटीची निधीची आवश्यकता असून आता पर्यंत नागपूर व पुणे मेट्रो प्रकल्पाकरीता अनुक्रमे रु.१५४६.८८ कोटी व रु.२० कोटी निधी वितरीत करण्यात आला आहे.

(४) मेट्रो मार्ग २ब व ४ करीता लवकरच कंत्राटदार नियुक्त करण्याचे नियोजित आहे. सदर मार्ग अनुक्रमे माहे २०२० व जुलै, २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजित आहे. मेट्रो मार्ग ७ चे स्थापत्य काम प्रगतीपथावर असून सल्लगाराची नियुक्ती करण्यात आली असून निविदा मागविण्याचे नियोजित आहे. सदर प्रकल्प माहे डिसेंबर, २०१९ पर्यंत होणे अपेक्षित आहे. मेट्रो मार्ग-२अ स्थापत्य काम प्रगतीपथावर असून सदर प्रकल्पाच्या बांधकामासाठी कंत्राटदारास कार्यादेश देण्याचे नियोजित आहे.

नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पात ३३.३९५ कि.मी. व्हायडक्ट आणि ३६ स्थानके, रोलींग स्टॉक, ट्रॅक्शनचे कंत्राट देण्यात आले असून ६.७५२ किमी व्हायडक्ट व ८ स्थानकांच्या कामचे कंत्राट देण्याचे काम अंतिम टप्प्यात असून प्रायारिटी सेक्शन सन २०१७ मध्ये कार्यान्वित करण्याचे प्रस्तावित आहे. सदर प्रकल्पाची ३७.३४% कामे पूर्ण झाले असून सदर प्रकल्प २०१९ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

पुणे रेल्वे प्रकल्पाच्या पीसीएमसी व रेंज हिल १०.७५ किमी व्हायाडक्टचे कंत्राट देण्यात आले असून कॉरीडॉर १ मधील १० स्थानके व २ मधील ८ किमी. च्या निविदा काढण्यात आल्या असून जमिनीचे सर्वेक्षण, जियोटेक्नीकल, अलाईन्मेंट लोकेशनचे काम ३२ किमी पर्यंत पूर्ण झाले आहे. सदर प्रकल्प ५ वर्षे कालावधीत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**केंद्रीय महामंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या योजना महात्मा फुले मागासवर्ग विकास
महामंडळाने बंद केल्याबाबत**

(२७) २७६८५ (०५-०४-२०१७). अॅड.निरंजन डावखरे : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत अनुसूचित जाती व नवबौध्दांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य करण्यासाठी केंद्र व राज्य शासन पुरस्कृत योजना राबविण्यात येत असून त्यासाठी सन १९७८ मध्ये महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त विकास या केंद्रीय महामंडळाच्या सीड कॅपिटल, सुक्ष्म पत पुरवठा, महिला समृद्धी योजना अशा एकूण १२ योजना महात्मा फुले मागासवर्ग महामंडळामार्फत मागील ८ वर्षांपासून राबविण्यात न आल्याने त्या बंद झाल्याचे दिनांक २९ डिसेंबर, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त योजना न राबविण्याची कारणे काय आहेत तसेच सदर योजना बंद होण्यास जबाबदार असणाऱ्यांविरुद्ध शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले (०४-०७-२०१७) : (१) होय.

(२) होय.

(३) महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळास एनएसएफडीसी, नवी दिल्ली यांचेकडून

आतापर्यंत रु.१५३.२३ कोटी निधी प्राप्त झालेला असून राज्य शासनाने रु.१०३.१४ कोटी इतक्या रक्कमेची हमी घेतलेली असून राष्ट्रीय महामंडळाचे थकीत कर्ज महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाने न भरल्याने राष्ट्रीय महामंडळ, नवी दिल्ली यांनी सन २०१०-११ पासून निधी देणे बंद केले आहे. शासन निर्णय, वित्त विभाग, क्र.शाहमी-२०१२/सान्यावि/प्र.क्र.६७/अर्थबळ, दिनांक ०६/१२/२०१४ अन्वये महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळास, राष्ट्रीय अनुसूचित जाती आर्थिक विकास महामंडळ, नवी दिल्ली यांचेकडून कर्ज घेण्यास रु.६०.५२ कोटी व राष्ट्रीय सफाई कामगार आर्थिक विकास महामंडळ, नवी दिल्ली यांचेकडून कर्ज घेण्यास रु.७.०५ कोटी रुपयांची शासन हमी मंजूर करण्यात आली होती. सदर शासन हमीच्या अनुषंगाने सामाजिक न्याय व वित्त विभागाच्या उप सचिवांच्या एकत्रित स्वाक्षरीने, राष्ट्रीय महामंडळास सादर करावयाच्या करारपत्रात वित्त विभागाने वेळोवेळी सुचविलेल्या सुधारणांसह वित्त विभागाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आलेला आहे. सदर करारपत्र वित्त विभागाच्या मान्यतेअभावी राष्ट्रीय महामंडळ, नवी दिल्ली यांना सादर न झाल्याने महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळास राष्ट्रीय महामंडळाकडून निधी प्राप्त झालेला नाही. दरम्यानच्या कालावधीत दिनांक ०६/१२/२०१४ च्या शासन निर्णयान्वये देण्यात आलेल्या हमीची एक वर्षाची मुदत संपुष्टात आल्याने सदरहु मुदत वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला असता, सामाजिक न्याय विभागांतर्गत असलेल्या ५ महामंडळांचा वार्षिक ताळेबंद व महामंडळाकडे उपलब्ध असलेल्या निधीचा वापर कशाप्रकारे करण्यात येतो याबाबत विभाग स्तरावर छाननी करावी. तदनंतर हमीस मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव फेर सादर करावा, असे अभिप्राय वित्त विभागाने दिले आहेत. त्यानुसार विभागामार्फत पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच, राष्ट्रीय महामंडळाच्या थकीत कर्जाची रक्कम रु.५०.४० कोटी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या भाग भांडवलातून अदा करण्यास मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

आंबाजोगाई येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्याबाबत

(२८) २७७९८ (१२-०४-२०१७). श्रीमती विद्या चव्हाण, श्री.धनंजय मुंडे, श्री.नरेंद्र पाटील, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, अॅड.निरंजन डावखरे : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सोयगाव (जि.बीड) येथील संत ज्ञानेश्वर महाविद्यालयातील स्वातंत्र सेनानी बाबुराव काळे तसेच साहित्य नगरीतील ३८ मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदावरील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जनार्दन वाघमारे यांनी आंबाजोगाई येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी दिनांक २७ डिसेंबर, २०१६ रोजी वा त्यासुमारास केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त मागणीचे स्वरूप काय आहे, तदनुसार शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येणार आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (११-०७-२०१७) : (१) हे खरे नाही.
(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

गोरेगांव (पूर्व) (मुंबई) येथील हब मॉलमधील गोल्डन चॅरिटी रेस्तरॉला लागलेल्या

आगीच्या घटनेचा अहवाल शासनास सादर करण्याबाबत

(२९) २७९३५ (१३-०४-२०१७) अॅड.अनिल परब : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) गोरेगांव (पूर्व) (मुंबई) येथील हब मॉलमधील गोल्डन चॅरिटी रेस्तरॉला दिनांक २८ डिसेंबर, २०१६ रोजी वा त्यासुमारास लागलेल्या आगीच्या घटनेला तीन आठवडे उलटूनही मुंबई अग्निशमन दल प्रमुखांनी या घटनेचा चौकशी अहवाल शासनास दिलेला नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त घटनेचा चौकशी अहवाल शासनास सादर करण्यास विलंब लागण्याची कारणे काय आहेत,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले, तदनुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०५-०७-२०१७) : (१) व (२) गोरेगांव (पूर्व) येथील हब मॉलमधील गोल्डन चॅरिटी रेस्तरॉला दिनांक २८/१२/२०१६ रोजी लागलेल्या आगीच्या दुर्घटनेची चौकशी संबंधित अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली असून, त्याचा सविस्तर अहवाल महानगरपालिकेचे उपप्रमुख अग्निशमन अधिकारी (परि-४) यांच्याकडे दिनांक ११/०१/२०१७ रोजी सादर करण्यात आला आहे.

(३) सदर आगीच्या चौकशीअंती आगीचे संभाव्य कारण "सदोष विद्युत प्रणाली" असे आढळून आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

प्रोरेटा चटई क्षेत्रफळाच्या वापरासाठी आवश्यक असलेल्या अभिन्यासास (ले-आऊट) मंजुरीस बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मंजूरी मिळण्यास अनेक अडचणी येत असल्याबाबत

(३०) २७९६० (१३-०४-२०१७). प्रा.जोगेन्द्र कवाडे : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्य शासनाने मुंबई शहर, मुलुंड, कुर्ला, वांद्रे, गोरेगाव, बोरिवली या सहा विभागात जवळपास १०४ अभिन्यासाकरिता प्रोरेटा चटई क्षेत्रफळाच्या वापरासाठी आवश्यक असलेल्या अभिन्यासास (ले-आऊट) मंजुरीस बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मंजूरी मिळण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची बाब माहे जानेवारी, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मा.मुख्यमंत्री महोदयांनी आदेश देऊनही याप्रकरणी नेमण्यात आलेली विशेष

समिती मंदगतीने काम करीत असल्याने अनेक पुनर्विकास प्रकल्पांच्या मंजूरीकरिता विलंब होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, म्हाडाने सादर केलेल्या ३७ प्रस्तावांपैकी फक्त २ प्रस्तावांना अभिन्यास मंजूरी मिळालेली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून उर्वरित प्रस्तावांना अभिन्यास मंजूरी मिळण्याबाबत व मंदगतीने काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश महेता (०३-०७-२०१७) : (१), (२), (३) व (४) मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या अखत्यारितील १०४ अभिन्यासांपैकी ४५ अभिन्यास विशेष कक्ष, (विकास प्रस्ताव) मुंबई महानगरपालिका यांना सादर करण्यात आलेले आहे. विशेष कक्ष, (विकास प्रस्ताव) मुंबई महानगरपालिका यांच्या कार्यालयामार्फत ३.०० च.क्षे.नि. प्रमाणे ३ अभिन्यास मंजूर झालेले आहेत व १ अभिन्यास १.५९६ / २.५ च.क्षे.नि. ने मंजूर झालेला आहे. प्रो-राटा क्षेत्रफळाबाबत विशेष कक्ष, (विकास प्रस्ताव) मुंबई महानगरपालिका यांचेमार्फत ९ अभिन्यासास LOI देण्यात आलेले आहे. अभिन्यास मंजूरीसाठी म्हाडा व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत वेळोवेळी संयुक्त बैठक घेऊन अभिन्यास मंजूरीबाबतची कार्यवाही सुरु आहे असे उपाध्यक्ष, म्हाडा यांनी त्यांच्या अहवालात नमूद केले आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील विद्यापीठे व मान्यता प्राप्त संलग्न महाविद्यालयातील
शिक्षक-शिक्षकेतरांची रिक्त पदे भरण्याबाबत**

(३१) २८००९ (१२-०४-२०१७). डॉ.अपूर्व हिरे : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील विद्यापीठे व मान्यता प्राप्त संलग्न अनुदानित कला, विज्ञान व वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक - शिक्षकेतरांची रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने दिनांक १ ऑक्टोबर, २०११ च्या विद्यार्थी संख्येवर आधारित पदनिश्चितीनुसार पदाच्या आढाव्यास मंजूरी घेण्याची सुरु असलेली कार्यवाही पूर्ण झाली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, प्रस्तुत पदाच्या आढाव्यास मंजूरी प्राप्त झाली आहे काय व त्यानुषंगाने कोणता निर्णय घेण्यात आला,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून राज्यातील विविध महाविद्यालयात रिक्त पदांमुळे उद्भवणाऱ्या शैक्षणिक अडचणीबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१३-०७-२०१७) : (१) व (२) राज्यातील अकृषि विद्यापीठांमधील कार्यरत असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर मंजूर पदांचा आढावा घेऊन आकृतिबंध निश्चित करण्याची कार्यवाही सुरु असून, राज्यातील उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिनस्त अशासकीय

अनुदानित महाविद्यालयातील दिनांक ०१ ऑक्टोबर, २०१५ च्या विद्यार्थीसंख्येवर आधारीत शिक्षक व शिक्षकेतर पदांच्या आढाव्याचा प्रस्ताव वित्त विभागास मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे.

(३) सदर महाविद्यालयांत रिक्त पदांमुळे उद्भवणाऱ्या अडचणींबाबत तासिका तत्वावर शिक्षकांची नेमणूक करून शैक्षणिक कामकाज पूर्ण करण्यात येते.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात नविन महाविद्यालये सुरु करण्याबाबत

(३२) २८०१० (१२-०४-२०१७). डॉ.अपूर्व हिरे : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात शैक्षणिक वर्ष २०१४-२०१५ व सन २०१५-२०१६ मध्ये फक्त २ महाविद्यालयांना मान्यता देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षण विषयक आवश्यकतेनुसार राज्यात नविन महाविद्यालयांना मंजूरी देण्याबाबत शासनस्तरावरून दिनांक ३१ जुलै, २०१६ पर्यंत प्रस्तावित करण्यात आलेली कार्यवाही पूर्ण झाली आहे काय,

(२) असल्यास, विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छेनुसार उच्च शिक्षणाच्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी अडचणी उद्भवू नयेत, म्हणून राज्यात किती नविन महाविद्यालयांना मंजूरी देण्यात आली आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत तसेच उपरोक्त कार्यवाही केव्हापर्यंत होणे अपेक्षित आहे ?

श्री. विनोद तावडे (१२-०७-२०१७) : (१) व (२) अंशतः खरे आहे.

राज्यातील सर्व अकृषि विद्यापीठांकडून शिफारशीत प्रस्तावांपैकी शैक्षणिक वर्ष २०१४-१५ साठी एकूण १५ व शैक्षणिक वर्ष २०१६-१७ साठी एकूण ६२ नवीन महाविद्यालयांच्या प्रस्तावांना महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम, १९९४ मधील कलम ८२ (५) अन्वये प्राप्त अधिकारान्वये कायम विनाअनुदान तत्वावर मान्यता देण्यात आली आहे. तर शैक्षणिक वर्ष २०१५-१६ मध्ये नविन महाविद्यालयाच्या प्रस्तावास मान्यता न देण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आला होता.

तथापि, काही न्यायालयीन प्रकरणी मा. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे नवीन महाविद्यालयांना शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठास शिक्षक संवर्गातील
पदांचा आर्थिक भार घेण्याबाबत**

(३३) २८१५३ (१२-०४-२०१७). श्री.सुजितसिंह ठाकूर : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठास विद्यापीठ अनुदान आयोगाच्या १२ व्या पंचवार्षिक योजनेतर्गत शिक्षक संवर्गातील पदांचा आर्थिक भार घेण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रस्तावाबाबत केव्हापर्यंत निर्णय घेणे अपेक्षित आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१२-०७-२०१७) : (१) व (२) याप्रकरणी शासनस्तरावर निर्णय झाला असून त्याप्रमाणे शासनपत्र दिनांक ३१/०३/२०१७ रोजीच्या पत्रान्वये अंतिम निर्णय सर्व संबंधितांना कळविण्यात आला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबई शहर तसेच उपनगरामध्ये विविध नागरी प्रश्न मागील
अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याबाबत**

(३४) २८३३३ (१३-०४-२०१७). श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, श्री.जनार्दन चांदूरकर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई शहर तसेच उपनगरामध्ये अनेक नागरी प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याचे माहे डिसेंबर, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, यामध्ये प्रामुख्याने पुनर्विकास, स्वच्छतागृह, दूषित पाण्याची समस्या, कचऱ्याची दुर्गंधी यामुळे आरोग्यास धोका, अरुंद रस्ते, कुत्र्यांचा त्रास, वाहतूक कोंडी असे अनेक प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रलंबित प्रश्नांबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०७-०७-२०१७) : (१) हे खरे नाही.

(२) व ३) मुंबई शहर तसेच उपनगरामध्ये नागरी प्रश्नांच्या अनुषंगाने महानगरपालिकेमार्फत पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे:-

• पुनर्विकास

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील बहुतांश इमारती या अतिशय जुन्या असून बऱ्याच इमारतींचा पुनर्विकास प्रलंबित आहे.

तथापि, उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास विकास नियंत्रण नियमावलीतील कलम ३३(७) अन्वये करता येतो व कमी क्षेत्रफळावर असलेल्या विकास नियंत्रण नियमावलीतील कलम ३३(९) अन्वये किमान ४००० चौ.मी. क्षेत्रफळ असलेल्या भूभागांवरील इमारतींचा सामुहिक विकास करता येतो.

बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत इज ऑफ डुईंग बिझनेस या धोरणांतर्गत पुनर्विकास प्रस्तावाची प्रक्रिया सुलभ करण्यात आली असून, पुनर्विकास प्रस्तावांना कमी कालावधीत मंजुरी मिळविता येते.

• **स्वच्छतागृहे**

बृहन्मुंबई परिक्षेत्रात प्रवाही लोकसंख्येसाठी (महिला व पुरुष) रेल्वे स्थानक, बसस्थानक, बाजार इ. वर्दळीच्या ठिकाणी "पैसे द्या व वापरा" या तत्वावर सेवाभावी नोंदणीकृत सेवा संस्थांच्या समन्वयाने व सदर संस्थांच्या भांडवली खर्चाने स्वच्छतागृहे बांधण्यात आली आहेत.

सदर स्वच्छतागृहांमध्ये महिलांसाठी शौचकुप / मुतारीची व्यवस्था वेगळी करण्यात आली आहे व नवीन प्रस्तावित स्वच्छतागृहांमध्ये देखील वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे.

• **दुषित पाण्याची समस्या**

सन २०१२-१३ या आर्थिक वर्षात पिण्यास अयोग्य आढळलेल्या पाण्याच्या नमुन्यांची टक्केवारी १७% होती. सदर टक्केवारीच्या प्रमाणात घट होऊन सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात ते प्रमाण ३.१०% इतके कमी झाले आहे.

• **कचऱ्याची समस्या**

मुलुंड व देवनार येथील क्षेपणभूमीवर जमा होणाऱ्या कचऱ्यापासून निर्माण होणाऱ्या दुर्गंधीमुळे आरोग्यास धोका होऊ नये म्हणून कचऱ्यावर नियमितपणे वनस्पतीजन्य सुगंधी द्रव्याची फवारणी करण्यात येते.

कांजूर भरावभूमी येथील प्रकल्पामधील कचऱ्यापासून निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर बायोविश या द्रव्याचा दिवसरात्र फवारा, कचरा स्विकारण्यात येणाऱ्या ठिकाणच्या आजुबाजूला मिस्टींगची व्यवस्था, कचऱ्यापासून निर्माण होणाऱ्या वायुपासून वीजनिर्मिती, कचऱ्याचा हवेशी संपर्क येऊ नये म्हणून मातीचे आवरण इ. उपाययोजना करण्यात येतात.

• **कुत्र्यांचा त्रास**

भटक्या श्वानांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी महानगरपालिकेच्या श्वान नियंत्रण कक्षांतर्गत श्वान निर्बिजीकरण कार्यक्रम प्रभावीपणे राबविल्यामुळे श्वान दंश संख्येत घट व श्वान निर्बिजीकरण संख्येत वाढ झाली आहे.

• **वाहतुक कोंडी**

जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प अंतर्गत एरिया ट्रॅफिक कंट्रोल प्रणालीमध्ये बृहन्मुंबईतील एकूण ६०४ सिग्नल जंक्शनपैकी २५३ वाहतुक नाक्यांवरील सिग्नल यंत्रणा अद्ययावत करण्यात आलेली आहे.

ही नवीन सिग्नल यंत्रणा रस्त्यावर / नाक्यावर प्रत्यक्षात असलेल्या वाहनांच्या संख्येनुसार नियंत्रित होणारी स्वयंचलित यंत्रणा आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील वक्फ संस्था व मालमत्तेचे सर्वेक्षण करण्याबाबत

(३५) २८६१५ (१२-०४-२०१७). श्री.सुजितसिंह ठाकूर : सन्माननीय अल्पसंख्यांक विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील वक्फ संस्था व मालमत्तेचे सर्वेक्षण करण्याकरिता शासनाने रूपये ४.२७ कोटी मोजणी शुल्कास मान्यता दिली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरहू सर्वेक्षणाची कार्यवाही किती कालावधीपर्यंत पूर्ण करण्यात येऊन, याबाबतचा अहवाल शासनास सादर करण्यात येणार आहे,
- (३) असल्यास, राज्यातील बहुसंख्य वक्फ बोर्डांच्या जागेतील अतिक्रमणे काढणेबाबत शासनाकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीची सद्यःस्थिती व स्वरूप काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१३-०७-२०१७) : (१) होय.

- (२) सर्वेक्षणाच्या पहिल्या टप्प्यात पुणे आणि परभणी येथे पथदर्शी सर्वेक्षण घेण्यात येणार आहे. सर्वेक्षणाचा पहिला टप्पा ६ महिन्यात पूर्ण करावयाचा असून सर्व राज्यातील वक्फ मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे.
- (३) बेकायदेशीरित्या विक्री, अदला-बदल इ. झालेल्या वक्फ मालमत्ता वक्फ मंडळाकडे पूर्ववत करण्याच्या दृष्टीने वक्फ अधिनियमातील तरतुदीनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या वक्फ मंडळाला सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच सदरच्या कामी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाला सहाय्य करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली १ उपजिल्हाधिकारी, २ तहसिलदार आणि २ नायब तहसिलदार यांचा समावेश असलेल्या एका कृती दलाची स्थापना करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. सद्यःस्थितीत या कृतिदलासाठी आवश्यक पदनिर्मिती करण्यात आलेली असून, सदर पदांवर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यासंदर्भात शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, दि.१७.१२.२०१६ मधील तरतुदीनुसार कार्यवाही सुरु आहे.

**नागपूर एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन अंतर्गत सरस्वती गर्ल्स होस्टेल
अवैद्यरित्या चालविले जात असल्याबाबत**

(३६) २८९६६ (१३-०४-२०१७). श्री.गिरीशचंद्र व्यास, प्रा.अनिल सोले : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नागपूर एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन अंतर्गत सरस्वती गर्ल्स होस्टेल अवैद्यरित्या चालविले जात असून विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयाची वसूली करित असल्याचे दिनांक १९ जानेवारी, २०१७ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस (०६-०६-२०१७) : (१) होय, हे खरे आहे.

(२) सदर प्रकरणी होस्टेल चालविणाऱ्या आरोपी महिलेला ३१ मुलींनी ९,६१,०००/- रुपये दिले होते. आरोपी महिलेने मुलींना आश्वासन देऊनही सुख सोई उपलब्ध न करता विश्वासघात केला व पैसे परत न करता शिवीगाळ करून धमकी दिली अशा फिर्यादीचे फिर्यादीवरून एका महिलेविरुद्ध पोलीस स्टेशन, एम.आय.डी.सी. नागपूर शहर येथे अपराध क्रमांक १७/२०१७ कलम ४०६, ४६५, ५०४, ५०६ भा.दं.वि. सह कलम ३३ आरडब्ल्यु १३१ म.पो. कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा तपासावर आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ "बालभारती"
कार्यालयात मद्यपान पार्टी साजरी केल्याबाबत**

(३७) २९००० (१२-०४-२०१७). प्रा.जोगेन्द्र कवाडे : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ "बालभारती" कार्यालयात तळीराम अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिनांक २५ जानेवारी, २०१७ रोजी वा त्यासुमारास मद्यपान पार्टी साजरी केली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून तळीराम अधिकारी व कर्मचारी यांच्याविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०६-०७-२०१७) : (१) हे खरे आहे.

(२) एका अधिकाऱ्यास निलंबित करण्यात आले आहे. तसेच, सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी समिती गठीत केली असून समितीमार्फत चौकशी करण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील गरीब विद्यार्थ्यांना शालेय

वस्तू मिळण्यास दिरंगाई होत असल्याबाबत

(३८) २९०६८ (१३-०४-२०१७). श्रीमती हुस्नबानू खलिफे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील गरीब विद्यार्थ्यांना दरवर्षी २७ शालेय वस्तू दिल्या जातात परंतु, या वस्तू मिळण्यास दिरंगाई होत असल्याचे माहे डिसेंबर, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मुंबई शहरातील महानगरपालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वेळेवर देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०५-०७-२०१७) : (१) व (२) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना सन २०१६-१७ मध्ये शाळा सुरु होताच शालोपयोगी वस्तु वितरीत करण्यात आल्या आहेत.

तसेच, सन २०१७-१८ मध्ये विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तु वितरीत करण्यासाठी कंत्राटदारास कार्यादेश देण्यात आले असून, शाळा सुरु होताच विद्यार्थ्यांना वस्तु वितरीत करण्यात येणार आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील पहिल्या ठाणे येथील कौशल्य विकास केंद्राबाबत

(३९) २९१३२ (१३-०४-२०१७). श्रीमती हुस्नबानू खलिफे : सन्माननीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील पहिले कौशल्य विकास केंद्र हे ठाणे रेल्वे स्थानकानजीकच्या गावदेवी मंडईच्या इमारतीत १३ हजार चौरस फूटाचे प्रशस्त आणि संपूर्ण सुविधायुक्त असे केंद्र ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने सुरु केले असल्याचे माहे डिसेंबर, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त केंद्रात विद्यार्थ्यांना विविध प्रकारची कौशल्य मोफत शिकवली जाणार आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त कौशल्य विकास केंद्रात विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्याबाबत प्रशासनाने कोणत्या अटी व शर्ती घातल्या आहेत ?

श्री. संभाजी पाटील-निलंगेकर (२२-०६-२०१७) : (१) अंशतः खरे आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे पुरस्कृत ठाणे रेल्वेस्थानकानजिकच्या गावदेवी मंडईच्या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर १० हजार स्क्वेअर फूट इतक्या जागेत संपूर्ण सुविधायुक्त राज्यातील पहिलेच कौशल्य विकास केंद्र सुरु केले आहे. सदरचे केंद्र जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे यांचे प्रतिनिधी व अॅग्नेल इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नीकल ट्रेनिंग अॅण्ड इन्टरप्रीनीयरशिप डेव्हलपमेंट बांद्रा (प) यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार (MoU) सुरु झाले आहे.

(२) होय.

सदर कौशल्य विकास केंद्रामध्ये मोफत कौशल्य प्रशिक्षणाची सोय उपलब्ध आहे.

(३) सदर कौशल्य विकास केंद्रात प्रवेश घेण्याबाबत खालीलप्रमाणे अटी आहेत-

अ) प्रवेश घेण्यास इच्छुक असणारा विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

ब) प्रशिक्षणार्थीचे वय १५ ते ४५ वर्ष असावे.

यवतमाळ जिल्ह्यात विद्युत उपकरणे हाताळताना मृत्यू झाल्याबाबत

(४०) २९२६७ (१२-०४-२०१७). श्री.खवाजा बेग, श्री.हेमंत टकले, श्री.आनंद ठाकर :

सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) यवतमाळ जिल्हयात विद्युत विभागात विद्युत उपकरणे हाताळताना होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी होण्याच्या पार्श्वभूमीवर दिनांक ११ ते १७ जानेवारी, २०१७ या कालावधीत विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, विद्युत विभागातील ८६४ व्यक्तींचा मृत्यू झाल्याचे जानेवारी, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,
- (२) असल्यास, विद्युत उपकरणे हाताळताना होणाऱ्या मृत्यू प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदर मृत्यूचे प्रमाण कमी करणेबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे (०७-०७-२०१७) : (१) हे खरे आहे. सामान्य जनतेमध्ये विद्युत सुरक्षेसंबंधी जनजागृती होऊन विद्युत अपघात टाळावेत. या दृष्टीने विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन दि. ११ ते १७ जानेवारी, २०१७ या कालावधीत करण्यात आले होते.

(२) हे खरे नाही.

(३) विद्युत उपकरणे हाताळताना होणाऱ्या मृत्यू प्रकरणी विद्युत निरीक्षण विभागाकडून चौकशी केली जाते व चौकशी अहवालानुसार कारवाई करण्यात येते तसेच सदर मृत्यूचे प्रमाण कमी होण्यासाठी विद्युत सुरक्षेविषयी विविध माध्यमातून जनप्रबोधन केले जाते.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

रायपाटण (ता.राजापुर, जि.रत्नागिरी) गावातील खिंडीत तरुणाचा

मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळल्याबाबत

(४१) २९३३९ (१३-०४-२०१७). श्रीमती विद्या चव्हाण, श्री.हेमंत टकले : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) रायपाटण (ता.राजापुर, जि.रत्नागिरी) गावातील खिंडीत एका एकवीस ते बावीस वर्षीय तरुणाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत दिनांक २२ जानेवारी, २०१७ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर मृत तरुणाची ओळख पटली आहे काय, त्याचे गांव कोणते आहे,
- (३) असल्यास, आरोपींचा शोध घेण्यात आला आहे काय व त्याचा हत्येचा उद्देश काय होता,
- (४) तसेच, हत्येचा तपास पूर्ण झालेला नसल्यास सदर गुन्हा तपासासाठी सी.आय.डी. कडे सोपविण्यात येणार आहे काय,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०३-०७-२०१७) : (१) होय, हे खरे आहे,

अज्ञात आरोपीविरुद्ध राजापूर पो. ठाणे जिल्हा रत्नागिरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजापूर पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. १४/२०१७ भा.दं.वि. कलम ३०२, २०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

- (२) व (३) सदर मृत तरुणाची ओळख पटलेली नसल्याने गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करता आलेले नाहीत व आरोपी मिळून न आल्याने हत्येचा उद्देश समजून येत नाही.
- (४) सदर गुन्ह्याचा तपास अद्याप सुरु आहे.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईत उड्डाण पुलाखालील भागात होणारी अवैध पार्किंग रोखण्याबाबत

(४२) २९६८६ (१३-०४-२०१७). आर्कि.अनंत गाडगीळ : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईत राज्य शासन व महापालिकेने उभारलेल्या उड्डाण पुलाखालील भागात होणारी अवैध पार्किंग आणि भिका-यांचे अतिक्रमण रोखण्यासाठी महापालिकेतर्फे पश्चिम उपनगरातील विलपार्ले व अंधेरीमधील सब-वे वरील उड्डाण पुलाखालील परिसरात सुशोभिकरण करण्यात येणार असल्याचे माहे जानेवारी, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या प्रस्तावास मंजूरी देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०७-०७-२०१७) : (१) हे खरे आहे.

- (२) पश्चिम उपनगरातील महानगरपालिकेच्या के/पूर्व व एच/पश्चिम विभागातील मिलन उड्डाणपुलाखालील जागेचे सुशोभिकरण करण्याच्या कामास स्थायी समितीच्या मंजूरीने कार्यादेश देण्यात आले आहेत व सदर ठिकाणी सुशोभिकरणाचे काम सुरु आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

सांगोला (जि.सोलापूर) येथील रिलायबल फोर्स इन्फ्रा अॅगो कंपनीने ग्राहकांची फसवणूक केल्याबाबत

(४३) २९७८९ (१३-०४-२०१७). श्री.रामहरी रुपनवर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सांगोला (जि.सोलापूर) येथील रिलायबल फोर्स इन्फ्रा अॅगो कंपनीकडून गुंतवणुकीवर आकर्षक व्याजाचा परतावा व खुले प्लॉट नावावर करण्याचे आमिष दाखवून एजंट व ग्राहकांची सुमारे ८० लाख २० हजार ७६० रुपयांची लकी ड्रॉ योजनेद्वारे फसवणूक केल्याप्रकरणी कंपनी संस्थापकासह सहा संचालक मंडळावर सांगोला पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून आरोपींवर कोणती कारवाई केली वा

करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०६-०७-२०१७) : (१) होय, हे खरे आहे.

जून, २०१३ ते जानेवारी, २०१५ व दिनांक ०१ जानेवारी, २०१६ ते दिनांक २१ जानेवारी, २०१६ या कालावधीत रिलायबल फोर्स इन्फ्रा अॅग्री कंपनीने गुंतवणुकीवर १६ टक्के व्याज व ठराविक क्षेत्रफळाचा खुला प्लॉट देण्याचे आम्हीष दाखवून, एक कुपन एक बक्षीस या योजनेत लोकांना बुलेट मोटार सायकल, स्कॉर्पिओ जीप व इतर बक्षीसे यांचे आम्हीष दाखवून त्यांचेकडून रक्कम जमा करून घेवून कंपनीने लकी ड्रॉ तर्फे विजेत्यास आलेली व लागलेले बक्षीसे न देता त्यांचे रुपये ८१,९७,७६०/- इतक्या रकमेची फसवणुक केल्या प्रकरणी एकूण १० आरोपींविरुद्ध सांगोला पोलीस ठाणेस गु.र.नं. ७३/२०१७ भा.दं.वि.सं.क.४२०, ३४ प्रमाणे दिनांक २४ जानेवारी, २०१७ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२) सदर गुन्ह्यातील आरोपी हे फरार असून आरोपींचा शोध घेतला असता ते अद्याप मिळून आलेले नाहीत. सदर गुन्ह्यातील आरोपींतांचा शोध घेणेकामी एक खास पथक तयार करण्यात आले आहे. गुन्ह्याचा तपास चालू आहे.

३) विलंब झालेला नाही.

**भायखळा (मुंबई) रेल्वे मार्गावरील पादचारी पुल पाडल्यामुळे
नागरिकांची गैरसोय होत असल्याबाबत**

(४४) ३०१३९ (१३-०४-२०१७). श्री.नरेंद्र पाटील, श्री.सुनिल तटकरे, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, श्री.आनंद ठाकूर, श्रीमती विद्या चव्हाण, अॅड.निरंजन डावखरे, अॅड.राहुल नार्वेकर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भायखळा (मुंबई) रेल्वे मार्गावरील अत्यंत जुना असलेला पादचारी पुल दिनांक २८ जानेवारी, २०१७ रोजी वा त्यासुमारास पाडण्यात आल्यामुळे भायखळा परिसरातील पूर्व व पश्चिम भागात ये-जा करणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने भायखळा रेल्वे स्थानकाजवळील पाडलेल्या पुलाच्या ठिकाणी नवीन पुल उभारणेबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०७-०७-२०१७) : (१) भायखळा रेल्वे मार्गावरील सदर पादचारी पुल रेल्वेमार्फत धोकादायक घोषित करण्यात आल्यामुळे प्रतिबंधक उपाय म्हणून सदर पादचारी पुल तोडून नवीन पादचारी पुल बांधणे फार गरजेचे होते.

त्यामुळे माहे डिसेंबर, २०१६ च्या दरम्यान रेल्वेद्वारा सदर पुल तोडण्याचे काम हाती

घेण्यात आले होते.

(२) व (३) सदर पादचारी पुल रेल्वे रुळावरून जात असल्यामुळे सदर पुलाच्या पुनर्बांधणीचे काम रेल्वेमार्फत करण्याचे प्रस्तावित आहे.

सदर पुलाच्या पुनर्बांधणीकरिता आवश्यक असलेली रु. १,४६,४३,३०७/- एवढी रक्कम दिनांक ०७/०८/२०१५ रोजी महानगरपालिकेमार्फत रेल्वेला अदा करण्यात आली आहे.

त्यानुसार रेल्वेमार्फत सदर पादचारी पुलाच्या पुनर्बांधणीचे काम दिनांक १२/१२/२०१६ रोजी सुरु करण्यात आले.

तथापि, सदर पादचारी पुलाद्वारा बाधित होत असलेल्या एका दुकानदाराने मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे याचिका दाखल केली असून, मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रेल्वेमार्फत पुढील कार्यवाही प्राधान्याने करण्यात येणार आहे.

देगलूर (जि.नांदेड) येथे घरफोडी व चो-यांचे प्रमाण वाढल्याबाबत

(४५) ३०४४४ (१३-०४-२०१७). श्री.अमरनाथ राजूरकर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) देगलूर (जि.नांदेड) येथे घरफोडी व चो-यांचे सत्र वाढले असून शहरातील नागरिकांच्या मनात भिती निर्माण झाली असून तेथे दररोज एक चोरी होत असल्याची बाब माहे जानेवारी, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०६-०७-२०१७) : (१) देगलूर जिल्हा नांदेड येथे दररोज एक चोरी होत आहे असे म्हणणे खरे नाही. माहे जानेवारी, २०१७ मध्ये देगलूर शहरात घरफोडी या सदराखाली खाली नमुद प्रमाणे गुन्हे घडलेले आहेत.

१) पोलीस स्टेशन देगलूर, जि. नांदेड गु.र.नं. ६/२०१७ भा.दं.वि.कलम ४५७,३८०,३४

२) पोलीस स्टेशन देगलूर, जि. नांदेड गु.र.नं. ७/२०१७ भा.दं.वि.कलम ४५७,३८०,३४

३) पोलीस स्टेशन देगलूर, जि. नांदेड गु.र.नं. १०/२०१७ भा.दं.वि.कलम ४५७,३८०,३४

४) पोलीस स्टेशन देगलूर, जि. नांदेड गु.र.नं. ११/२०१७ भा.दं.वि.कलम ४५७,३८०,३४

५) पोलीस स्टेशन देगलूर, जि. नांदेड गु.र.नं. १३/२०१७ भा.दं.वि.कलम ४५७,३८०,३४

६) पोलीस स्टेशन देगलूर, जि. नांदेड गु.र.नं. २१/२०१७ भा.दं.वि.कलम ४५७,३८०,३४

७) पोलीस स्टेशन देगलूर, जि. नांदेड गु.र.नं. ३७/२०१७ भा.दं.वि.कलम ४५४,४५७,३८०

(२) सदर प्रकरणी देगलूर पोलीस स्टेशन येथे २०१७ मध्ये एकूण ७ गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी ६ गुन्हे उघडकीस आले असून त्यामध्ये ३ आरोपींना अटक करून मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

(३) विलंब झालेला नाही.

बीड तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांची माहिती मिळण्याबाबत

(४६) ३०७६२ (१२-०४-२०१७). श्री.विनायकराव मेटे : सन्माननीय अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) बीड तालुक्यात एकूण किती स्वस्त धान्य दुकाने सुरु असून किती स्वस्त धान्य दुकाने मान्यता प्राप्त संस्था व व्यक्तींच्या नावे सुरु आहेत,
- (२) तसेच, मान्यता प्राप्त स्वस्त धान्य दुकाने त्यांना नेमुन दिलेल्या कार्यक्षेत्रात, मान्यता प्राप्त संस्था व ठरवून दिलेले मालकच चालवतात काय तसेच बीड तालुक्यातील कार्यरत सर्व स्वस्त धान्य दुकानांचे माहे मार्च, २०१५ अखेरपर्यंत ऑडीट झाले आहे काय,
- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून बीड तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांची सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट (०४-०७-२०१७) : (१) उपलब्ध अभिलेख्यानुसार बीड तालुक्यात एकूण ३४५ दुकाने सुरु आहेत. त्यापैकी ५८ दुकाने ही संस्था अंतर्गत आहे, १ बचत गट तसेच २८६ वैयक्तिक परवानाधारक आहेत.

- (२) बीड तालुक्यात स्वस्त धान्य दुकाने परवान्यावर नमूद कार्यक्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच संस्थेतर्गत धान्य दुकान प्राधिकार पत्र धारक दुकान चालवतात. जिल्हा पुरवठा अधिकारी, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी, तहसिलदार, जिल्हा पुरवठा तपासणी अधिकारी, नायब तहसिलदार (पुरवठा) यांच्या कार्यक्षेत्रांमध्ये स्वस्त धान्य दुकानांच्या तपासणी करणेबाबत इष्टांक ठरवून दिल्याप्रमाणे तपासण्या नियमित पूर्ण करण्यात येतात. सहकारी संस्थेचे नाव असलेल्या स्वस्त धान्य दुकानांचे लेखापरिक्षण हे जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट असून त्यांचेकडून ३० दुकानांचे लेखापरिक्षण पूर्ण करण्यात आले असून उर्वरित लेखापरिक्षण पूर्ण करण्याची कार्यवाही चालू आहे.
- (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

वडाळा (मुंबई) येथील अर्देसर दादी स्ट्रीट, व्ही.पी.रोड, सी.पी.टॅक येथील इमारतींच्या पुनर्विकासाबाबत

(४७) ३०८७५ (१७-०४-२०१७). प्रा.जोगेन्द्र कवाडे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) वडाळा (मुंबई) येथील अर्देसर दादी स्ट्रीट, व्ही.पी.रोड, सी.पी.टॅक येथील मोहनलाल प्रभुदास बिल्डिंग नं.११८, बिल्डिंग नं.११६ व बिल्डिंग नं.११४ या इमारती पुनर्विकासासाठी अँटलास कन्स्ट्रक्शन कंपनीच्या विकासकाने घेतल्या असून या इमारतींच्या पुनर्विकासासाठी लागणाऱ्या ना-हरकत प्रमाणपत्रासाठीची नस्ती (क्र.७०३८) वडाळा येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयातील श्री.कुंठे या अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीकरिता गेल्या ९-१०

महिन्यांपासून प्रलंबित असल्याची बाब माहे फेब्रुवारी, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू तीनही इमारती अतिशय जुन्या व जीर्ण स्थितीत असून कधीही कोसळून रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, रहिवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या व पुनर्विकासासाठी होणाऱ्या विलंबास जबाबदार असणाऱ्या महानगरपालिकेच्या वडाळा कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) असल्यास, सदर तीनही इमारतींच्या पुनर्विकासासाठी लागणारी ना-हरकत प्रमाणपत्रे विकासकाला देण्याबाबत काय उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०५-०७-२०१७) : (१) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या "डी" विभागातील (गिरगांव विभाग) सी.एस. क्र. ७२९, ७३० व ७३१ या भूभागांवरील इमारत क्र. ११८-१२०, ११६ व ११४, "मोहनप्रभू" आणि 'संघवी आणि कानुगो भुवन', अर्देशीर दादी स्ट्रीट, विठ्ठलभाई पटेल रोड, मुंबई या उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव 'अॅटलस इन्फ्राटेक प्रा.लि.' यांचेवतीने वास्तुशास्त्रज्ञ यांनी दिनांक २१/०९/२०१३ रोजी महानगरपालिकेस सादर केला होता.

सदर प्रस्तावासोबत त्यांनी आवश्यक कागदपत्रे सादर न केल्यामुळे सदर प्रस्ताव नाकारल्याचे विकासक व वास्तुशास्त्रज्ञ यांना दिनांक १८/१०/२०१३ रोजीच्या कळविण्यात आले होते. त्यानंतर वास्तुशास्त्रज्ञाने काही कागदपत्रे / परवानग्या सादर केल्या. तथापि, सदर प्रस्तावाची छाननी करण्याकरिता आवश्यक असणारी कागदपत्रे / ना-हरकत प्रमाणपत्रे इत्यादी सादर न झाल्यामुळे सदर प्रस्ताव नाकारल्याचे दिनांक २०/०६/२०१४ रोजीच्या पत्रान्वये वास्तुशास्त्रज्ञ व विकासकास कळविण्यात आले होते.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीकरिता नस्ती प्रलंबित असणे हे खरे नसून वास्तुविशारदाकडून विकास नियंत्रण नियमावलीप्रमाणे सुधारित नकाशे व प्रस्तावासाठीच्या आवश्यक परवानग्या सादर झाल्यास पुनर्विकासाचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मान्यतेसाठी पाठविण्यात येतो.

(२) सदर उपकरप्राप्त इमारतींच्या अत्यंत धोकादायक तसेच जीर्ण अवस्थेबाबत तसेच मान्यताप्राप्त स्ट्रक्चरल इंजिनिअरच्या देखरेखीखाली योग्य ती काळजी घेण्याकरिता व आवश्यक उपाययोजना करण्याकरिता महानगरपालिकेमार्फत वास्तुशास्त्रज्ञास व विकासकास दिनांक २०/०६/२०१४ रोजी कळविण्यात आलेले आहे.

(३) सदर प्रकरणी म्हाडाने या इमारतींच्या पुनर्विकासासाठी दिनांक ०९/०७/२०१३ रोजी ना-हरकत प्रमाणपत्र दिले आहे.

सदर ना-हरकत प्रमाणपत्रातील अटीनुसार सदर इमारतींचा पुनर्विकास सुरु होईपर्यंत सदर इमारतींच्या व त्यातील रहिवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी ही विकासकाची आहे.

तसेच, सदर विकासकाचा या इमारतींबाबतचा पुनर्विकासाचा कोणताही प्रस्ताव महानगरपालिकेकडे प्रलंबित नाही.

(४) व (५) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अद्ययावत धोरणानुसार पुनर्विकासाचे कोणतेही प्रस्तावास ऑनलाईन मंजूरी मिळण्याचे बंधनकारक केले असल्यामुळे वास्तुशास्त्रज्ञ / विकासकास पुनर्विकास प्रस्तावाची सर्व कागदपत्रे / ना-हरकत प्रमाणपत्रे / प्रस्तावित इमारतीचे नकाशे इत्यादी ऑटो डी.सी.आर. (Auto DCR) प्रणालीमध्ये सादर करणे आवश्यक आहे.

तथापि, सदर पुनर्विकास प्रस्तावासाठीची आवश्यक कागदपत्रे प्रचलित "इज ऑफ डुईंग बिझनेस" च्या धोरणाप्रमाणे व ऑनलाईन प्रणालीमधून प्री डी.सी.आर. फॉरमॅट (Pre DCR format) मध्ये सादर न केल्यामुळे तसेच प्रस्तावित इमारतीचे सुधारित नकाशे अद्ययावत विकास नियंत्रण नियमावली प्रमाणे सादर न केल्यामुळे सदरच्या पुनर्विकास प्रस्तावास अद्याप मंजूरी देण्यात आलेली नाही.

याबाबत विकास नियंत्रण नियमावलीप्रमाणे आवश्यक असलेले नकाशे वास्तुशास्त्रज्ञामार्फत अद्यापि सादर होऊ शकलेले नाहीत. त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाकडून प्रस्ताव सादर करण्यात आलेला नाही.

औरंगाबाद महानगरपालिकेमार्फत शहरातील दारिद्र्य रेषेखालील महिलांना वाटप करावयाचे

शिलाई मशीन आयएसआय मार्क नसल्याबाबत

(४८) ३३४४० (०८-०१-२०१३). श्री.सतीश चव्हाण, श्री.विक्रम काळे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) औरंगाबाद महानगरपालिकेमार्फत शहरातील दारिद्र्य रेषेखालील महिलांना वाटप करावयाचे शिलाई मशीन श्रीनाथ जनरल स्टोअर्स अहमदनगर यांनी आय.एस.आय.मार्क नसलेल्या १४ लाख रुपयांच्या शिलाई मशीनचा पुरवठा केला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, शासनाचे याची चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, सदर पुरवठादारावर काय कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०५-०६-२०१७) : (१) नाही, सदर शिवण यंत्राची खरेदी शासनाच्या दर करारात नमूद मानकानुसार व कन्फर्मिंग ट. आय.एस.आय मार्क क्र. १५४४९ या दर्जाची आहेत. सदर शिलाई मशीन १४.०० लाख रुपये किंमतीच्या नसून रु. २९.७४.४००/- किंमतीच्या आहेत.

(२), (३) व (४) औरंगाबाद महानगरपालिकेने प्राप्त शिलाई यंत्राच्या गुणवत्ता तपासणीकरिता महानगरपालिका स्तरावर समिती गठीत करून तपासणी करण्यात आली. तपासणी अंती सदर यंत्राचा पुरवठा शासनाच्या दर करारात नमूद मानकानुसार असल्याचे निदर्शनास आले. त्याप्रमाणे शिलाई मशीनचा पुरवठा योग्य असून त्याचे वाटप करण्यात आले आहे.

नागपूर महानगरपालिका आयुक्तांनी एकाच कन्सल्टंट कंपनीला बी.ओ.टी. तत्वावरील

उपक्रमांचे पुर्नमुल्यांकन वा सक्षमता चाचणी करण्याचे आदेश देण्याबाबत

(४९) ३५९२७ (८-१-२०१३) श्री. मितेश भांगडिया : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नागपूर महानगरपालिका आयुक्तांनी नागपूर शहरातील सर्व बी.ओ.टी. तत्वावरील उपक्रमांचे पुर्नमुल्यांकन वा सक्षमता चाचणी करण्याचे आदेश मुंबईतील एकाच कन्सल्टंट दिले असल्याचे ऑक्टोबर अखेर निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर कंपनी ही एशियन डेव्हलपमेंट बँकेची सल्लागार असल्यामुळे हे पुनर्मुल्यांकन वा सक्षमता चाचणी चे काम दिलेले आहे. तसेच, कारवाई वा सक्षमता चाचणी करिता दिलेल्या कामांपैकी काही कामांची निविदा प्रक्रिये पर्यंत कागदपत्रीय कारवाई पुर्ण झालेली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, या कारवाई वा सक्षमता चाचणी प्रक्रियेमुळे या सर्व कामांना फार वेळ लागेल तसेच निविदा किंमतीतही मोठ्या प्रमाणात वाढ होईल व यावर खर्च होणारा निधी हा जनतेचा निधी आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, जनतेच्या निधीचा होणारा अपव्यय थांबविण्यात येणार आहे काय,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२८-०६-२०१७) : (१) महाराष्ट्र अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कं. लि. यांचेकडून तपासणी करून घेण्याकरिता ०६ कामाची यादी व झालेल्या कामांचे Feasibility Report पाठविण्यात आले होते व त्यापैकी फक्त ०२ प्रकल्प प्रमाणित करून, महानगरपालिकेस प्राप्त झाले असल्याचे, आयुक्त, नागपूर महानगरपालिका यांच्या अहवालात नमूद आहे.

(२) प्राप्त प्रमाणित ०२ प्रकल्पापैकी (१) अंबाझरी तलावाचे BOT तत्वावर सौंदर्यीकरण करणे हा प्रकल्प होता. परंतु दरम्यानच्या काळात या तलावाचा विकास कामासाठी शासनाच्या, पर्यटन विभागांतर्गत निधी प्राप्त झाल्याने, महापालिकेतर्फे या प्रकल्पासाठीची प्रस्तावित निविदा प्रक्रिया राबविलेली नाही. आणि (२) बुधवार बाजार, महाल येथे BOT तत्वावर व्यापारी संकुलाची निर्मिती हा प्रकल्प राबविणेसाठी जागेच्या क्षेत्रफळाबाबत असलेली अनिश्चितता व जागेच्या ताब्याबाबत संदिग्धता असल्याने, या प्रकल्पाचीही निविदा प्रक्रिया राबविलेली नाही.

या तपासणीच्या अनुषंगाने कोणताही मोबदला महानगरपालिकेकडून देण्यात आलेला नाही.

(३), (४) व (५) प्रकल्प सुरुच झालेले नसल्याने प्रकल्पावर निधीचा खर्च झालेला नाही.

**राज्यातील विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळांच्या मुल्यांकनाचे
निकष बदलून अनुदान देणेबाबत**

(५०) ४२५३२ (१६-०८-२०१३) डॉ.सुधीर तांबे, श्री. संजय दत्त : तारांकित प्रश्न क्रमांक ३६६८२ ला दिनांक २२ मार्च, २०१३ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील अनुदानास निकष पात्र झालेल्या माध्यमिक शाळांची संख्या किती आहे,
- (२) या शाळांना अनुदान देण्यास शासनाकडून विनाकरण विलंब होत आहे, हे ही खरे आहे काय,

वि.प. ७ (४१)

(३) या शाळांना तातडीने अनुदान सुरु करण्याबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करणत येत आहे,

(४) अद्याप, कोणतीच कार्यवाही करण्यात आली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१६-०६-२०१७) : (१), (२) व (३) दिनांक १४ जून, २०१६ पूर्वी अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेल्या शाळांना अनुदान वितरीत करण्यात आलेले आहे. उर्वरित पात्र शाळांना अनुदान देण्याबाबत सकारात्मक कार्यवाही सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :
मुंबई.

उत्तमसिंग चव्हाण
सचिव,
महाराष्ट्र विधानपरिषद.

मुद्रणपूर्व सर्व प्रक्रिया महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या संगणक यंत्रणेवर करण्यात आली आहे.

मुद्रण : शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई.